

Mahindra & Mahindra Ltd. Mahindra Towers, Dr. G. M. Bhosale Marg, Worli,

Mumbai 400 018 India

Tel: +91 22 24901441 Fax: +91 22 24975081

REF:NS:SEC:

24th February, 2022

National Stock Exchange of India Limited "Exchange Plaza", 5th Floor, Plot No.C/1, G Block Bandra-Kurla Complex Bandra (East), Mumbai 400051.

Bourse de Luxembourg Societe de la Bourse de Luxembourg Societe Anonyme/R.C.B. 6222, B.P. 165, L-2011 Luxembourg. BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400001.

London Stock Exchange Plc 10 Paternoster Square London EC4M 7LS.

Sub: Intimation of publication of Notice of the Hearing of Company Petition before the National Company Law Tribunal, Mumbai Bench - Scheme of Merger by Absorption of Mahindra Engineering and Chemical Products Limited ('First Transferor Company') and Retail Initiative Holdings Limited ('Second Transferor Company') and Mahindra Retail Limited ('Third Transferor Company') with Mahindra and Mahindra Limited ('the Company' or 'Transferee Company') and their respective Shareholders ("the Scheme")

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed Notice published today (i.e. 24th February, 2022) in the Newspapers viz.- Business Standard (in English), Free Press Journal (in English) and Navshakti (in Marathi), informing that the Petition filed by the Company for an order sanctioning the Scheme of Merger by Absorption of Mahindra Engineering and Chemical Products Limited ('First Transferor Company') and Retail Initiative Holdings Limited ('Second Transferor Company') and Mahindra Retail Limited ('Third Transferor Company') with Mahindra and Mahindra Limited ('M&M' or 'Transferee Company') and their respective Shareholders ('Scheme') is fixed for final hearing before the National Company Law Tribunal, Mumbai Bench, on 9th March, 2022.

This is for your information.

Yours faithfully, For MAHINDRA & MAHINDRA LIMITED

NARAYAN SHANKAR COMPANY SECRETARY

V& soulles

Encl.: a/a

Regd. Office: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai 400 001, India

Tel: +91 22 22021031|Fax: +91 22 22875485 Email : group.communications@mahindra.com

mahindra.com

CIN No. L65990MH1945PLC004558

■■Fullerton
■■ Grihashakti
Iraada hai teh Raasta hai

FULLERTON INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED

Corporate Off.: Flr. 5 & 6, B-Wing, Supreme IT Park, Supreme City, Powai, Mumbai - 400 076
Regd. Off.: Megh Towers, Flr. 3, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road, Maduravoyal, Chennai - 600 095

DEMAND NOTICE

UNDER THE PROVISIONS OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 ("the Act") AND THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 ("the Rules")

Date of Demand Notice U/s-13(2)

Nine Hundred Eighty Nine and Seventy Two Paise only)

The undersigned being the Authorized Officer of Fullerton India Home Finance Company Limited (FIHFC) under the Act and in exercise of the powers conferred under Section 13 (12) of the Act read with Rule 3 issued Demand Notice(s) under Section 13(2) of the Act, calling upon the following borrower(s) to repay the amount mentioned in respective notice(s) within 60 days from the date of receipt of the said notice. The undersigned reasonably believes that borrower(s) is/are avoiding the service of the Demand Notice(s), therefore the service of notice is bein effected by affixation and publication as per Rules. The contents of Demand Notice(s) are extracted herein below:

Loan Amount No., Name of the Borrower/

No.	Co-Borrowers Property Holders as the case may be	and Total Outstanding		
01	LAN: 602207210235380 & LAN: 602207510304755 (1) Nilesh Mahendra Vanjale, (2) Archana Sukumar Sumare, Add. 1 - Milkat No. 4140/14, Mahalaxmi Colony, Mudshingi, Mahalaxmi Colony, Kolhapur, Maharashtra - 416119	Date: 02.02.2022 Rs. 11,76,398 (Rupees Eleven Seventy Six Thousand Three Hundred and Ninety Eight only) NPA Date: 30.11.2021		
	Description of Secured Assets/Mortgage Property: Row Bungalow unit No. 14, Land ADM 45.07 sq. mtr. along with the construction ADM 32.58 sq. mtr. constructed on Plot No. 10.11 15 and 16 at R.S. No. 387 B/1, Mouje Mudshingi, Tal Karveer, Dist. Kolhapur, Bounded at East - Colony Road, West - 387 B/1, North - Unit No. 15, South - Unit No. 13			
	LAN: 602207510181739 & LAN: 602207510353621	Date : 02.02.2022 Rs. 13,05,546 (Rupees Thirteen Lakhs Five Thousand Five Hundred Forty Six only)		
02	(1) Rachana Sandeep Sasne, (2) Sandeep Prakash Sasne, Add.1 - Plot No. B51, R.S. No. 176/1, Near Zenda Chowk, Magudm Colony, at Pachgaon,			
	R. K Nagar, Tal-Karveer, Kolhapur, Maharashtra - 416013	NPA Date: 30.11.2021		
	Description of Secured Assets/Mortgage Property: All that piece and parcel of Land bearing Plot No. B51, R.S. No. 176/1, area ADM 50 sq. mtr. situated at Pachgaon R. N. Nagar, Tal - Karveer, Kolhapur, Maharashtra - 416013. Bounded as East - Plot No. B52, West - Plot No. B50, Cauth. Dead Nath. Nath. 1827.			

South - Road, North - Plot No. B37 **Date:** 31.01.2022 Rs. 7,47,313.00 (Rupees Seven Lakhs Forty Seven Thousand Three Hundred Thirteen only) LAN: 602207510244047

(1) Amit Adgonda Patil, (2) Rajashri Adagonda Patil, (3) Global Green Energy, Add. 1 - 283, Sudhash Lane, Main Road, Near High School, Nagaon, Kolhapur, Maharashtra - 416122, Add. 2 - C. S. No. 170/2, A.P. Nagaon, Tal - Hat Kanangle, Kolhapur, Maharashtra 416122 NPA Date: 30.11.2021 Description of Secured Assets/Mortgage Property: Milkat No. 170/2, C.S. No. 170 (Part), Main Road, Near Nagaon High School, Subha: Galli, Nagaon, TA - Hat Kanangle, Kolharpur LAN: 602207510526459 Date: 31.01.2022 (1) **Subhash Dinkar Koli, (2) Chhaya Subhash Koli Add. 1 -** Shastri Chowk, Pattan Kodoli, Kolhapur, Maharashtra - 416202 Rs. 4,28,989.72 (Rupees Four Lakhs Twenty Eight Thousand

NPA Date: 30.11.2021 LAN: 602208810596428 Date: 02.02.2022 Rs. 7.14.465.72 (Rupees Seven Lakhs Fourteen Thousand Fou (1) Ankush Raju Patil, (2) Akshy Raju Patil, Add. 1 - R.S. No. 36 Hundred Sixty Five only) Pl. No. 11B, Ujalaiwadi, Laghuvetan Colony, Tal-Karveer, Dist. Kolhapur, Maharashtra - 416217. Add. 2- Gat No. 50/2, Pl. No. 17, at Ujalaiwadi, Tal-Karveer, Dist. Kolhapur, Maharashtra - 416004 Description of Secured Assets/Mortgage Property: All that piece and parcel of land bearing Gat No. 50/2, Pl. No. 17, area ADM 85 sq. mtr. situated at Mauje Ujalaiwadi, Tal - Karveer, Bounded as - East - Property of Ashok Chavan out of Plot No. 17, West Colony Road, South - Colony Road, North - Property at Ashok Kambalkar out of Plot No. 17

LAN: 602207510256455 Rs. 4,28,097.64 (Rupees Four Lakhs Twenty Eight Thousand (1) Chandrashekhar Vasant Vhatkar, (2) Ujwala Chandrashekhar Vhatkar, (3) Samrudhi Music Marchant, Add. 1 - R.S. No. 674, C Bagwa Galli, Azad Chowk, Kolhapur - 416002. Add. 2 - 674 Azad Chowk C Ward, Karveer, Kolhapur - 416002 Ninety Seven and Sixty Four Paise only NPA Date: 30 11 2021 Description of Secured Assets/Mortgage Property: C.S. No. 674, Dhor Galli C Ward, Near Azad Chowk & Datta Manidr, Ravivar Peth

LAN: 602207210337302 Date: 31.01.2022 Rs. 16.90.737.76 (Rupees Sixteen Lakhs Ninety Thousand **1) Balwant Shamarao Konde, (2) Kamal Balavant Konde, Add. 1-** 781, Navin Vasahat, Dhamod, Kolhapur - 416211 Seven Hundred Thirty Seven and Seventy Six Paise only) NPA Date: 30.11.2021

LAN: 602207510354796 Date: 02.02.2022 Rs. 12,93,416.00 (Rupees Twelve Lakhs Ninety Three Thousand Four Hundred Sixteen only) (1) Abhishek Survakant Bhakar. (2) Prasad Survakant Bhakare. (3) Kanchan Survakant Bhakare. (4) Deepali Prasad Bhakare. Add Adricinal Suryakant Briakare, (4) Deepali Frasau Briakare, Add. 1- H. No. 2807, Birdev Nagar, Rendal, NR Girdev Temple, Kolhapur, Maharashtra - 416203. **Add. 2** - Gat No. 54, Plot No. 66, at Village Rendal, NPA Date: 30.11.2021

Description of Secured Assets/Mortgage Property: Gram Panchayat Milkat No. 781, GUT No. 16, G No. Vasahat, Dhamod, Tal - Radhanagi

Tal - Hatkanagle, Kolhapur - 416203 Description of Secured Assets/Mortgage Property: All that piece and parcel of land bearing Gat No. 54, Plot No. 66, area ADM 168 sq. mtr. situated at village rendal, Tal-Hat Kanagle, Kolhapur - 416203. Bounded as: East - Plot No. 57, West - Colony Road, South - Plot No. 67 North - Plot No. 65.

The borrower(s) are hereby advised to comply with the Demand Notice(s) and to pay the demand amount mentioned therein and hereinabov within 60 days from the date of this publication together with applicable interest, additional interest, bounce charges, cost and expenses till the date of realization of payment The borrower(s) may note that **FIHFC** is a secured creditor and the loan facility availed by the Borrower(s) is a secured debt against the immovable property/properties being the secured asset(s) mortgaged by the borrower(s). In the event borrower(s) are failed to discharge their liabilities in full within the stipulated time, FIHFC shall be entitled to exercise all the rights under section 13(4) of the Act to take possession of the secured assets(s) including but not limited to transfer the same by way of sale or by invoking any other remedy available under the Act and the Rules thereunder and realize payment. FIHFC is also empowered to ATTACH AMD/OR SEAL the secured assets(s) before enforcing the right to sale or transfer. Subsequent to the Sale of the secured assets(s), FIHFC also has a right to initiate separate legal proceedings to recover the balance dues, in case the value of the mortgaged properties is insufficient to cover the dues payable to the **FIHFC**. This remedy is in addition and independent of all the other remedies available to **FIHFC** under any other law.

The attention of the borrower(s) is invited to Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets and further to Section (13(13) of the Act, whereby the borrower(s) are restrained/prohibited from disposing of or dealing with the secured asset(s) or transferring by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of the secured asset(s), without prior written consent of **FIHFC** and non-compliance with the above is an offence punishable under Section 29 of the said Act. The copy of the Demand Notice is available with the

indersigned and the borrower(s) may, if they so desire, can collect the same from the undersigned on any working day during normal office hours

Place : Kolhap FULLERTON INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED

OFFICE OF EXECUTIVE ENGINEER
RCD, Road Division, Ranchi
Dindayal Nagar, Behind Govt. Guest House, Morhabadi, Ranchi-834008
E-mail- eercdranchi-jhr@nic.in, Phone- 0651-2361018

NOTICE INVITING TENDER

e-Tender Reference no.: RCD/RANCHI/EPC/01/2021-22 Dated- 23-02-2022 Executive Engineer, Road Construction Department, Road Division, Ranchi hereby invites RFP for Construction of 4-Lane fly over / Elevated road cum ROB in Siramtoli Chowk-Rajendra Chowk-Mecon roundabut (Total length 2.34 KM) in Ranchi in the state of Jharkhand on EPC mode the particulars of which

State	Name of work	Estimated Cost (in Rs.)	Bid Security (in Rs.)	Cost of document (in Rs.)	Completion period	Maintenance period
Jharkhand	Construction of 4-Lane fly over / Elevated road cum ROB in Siramtoli Chowk- Rajendra Chowk- Mecon round about (Total length 2.34 KM).	271,75,68,500.00 (including LC & GST)		30,000	20 (Twenty Months)	10 (Ten years) after Completion

Period of availability of tenders online/date & time of bidding on-line/last date of seeking clarification / date of opening of tender papers are as given below:-

Sl.	Procurement	Place of	Availabil on-line (Da	ity of tender ate and Time)	Date and Time of	Last date of		bmission & Time)	Date & Time of opening of
No.	Officer	Opening	From	To	Pre-bid meeting	Seeking clarification	Start Date	Close Date	Technical bid
1	2	3	4	5	6	7	8	9	10
1		Chairman, e- Procurement Cell, Room No. 330A, 3 rd Floor, Road Construction Department, Jharkhand Mantralaya, Dhurwa, Ranchi-834004.	04-03- 2022 10:30 AM	05-04-2022 12.00 Noon	11-03- 2022 3.00PM	29-03-2022 12.00 Noon	04-03- 2022 10.30 AM	05-04-2022 12.00 Noon	07-04-2022 12.30 PM

The Estimated Cost and Bid Security amount are subject to change, which can be seen in Bid document to be uploaded online at http://jharkhandtenders.gov.in.

For terms and conditions visit the website http://jharkhandtenders.gov.in

Executive Engineer Road Construction Department, Road Division, Ranchi Phone: 0651-2361018 PR 264693 (Road Construction Dept Road Division Ranchi) 21-22 (D) e-mail: eercdranchi-jhr@nic.in

under Section 13/2 dated 04.04.2021 by hand delivery, calling upon the Ms. Sunanda Samii Sen, (Borrower) Mr. Abhijeet Samir Sen, (Co-Borrower) & Mrs. Dipali Samir Sen (Guarantor) to repay in full the amount of ₹ 20,58,533.71 (Rs. Twenty Lakhs Fifty Eight Thousand Five Hundred Thirty Three and Paise Seventy one Only) plus Unapplied Intt. @ 7.30% Plus pena interest @ 2% plus other Expenses w. e. f. 01.01.2021 till date of realization, within 60 days from the date of receipt of the said Notice. The notice was given by Hand Delivery, calling upon the borrower and guarantors for payment of dues towards to the bank. The borrower having failed to repay the amount,

Ms. Sunanda Samir Sen, (Borrower)

Agashi Road, Virar (West), Dist. Palghar-401 303.

Mrs. Dipali Samir Sen (Guarantor)

Notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said rules on this 22nd February 2022.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of Bank of Maharashtra for an amount hereinabove mentioned

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

एक परिवार एक बैंक

2. Mr. Abhijeet Samir Sen, (Co-Borrowe

VIRAR BRANCH: Kshirsagar House, 1st floor, Near Sai Baba Mandir, Gaothan, Virar (West), Thane., Maharashtra

★ **Tel. No.** (00250) 2505 922 / 2502291 ★ **E-mail** : bom94@ mahabank.co.in

★ Head Office: Lokmangal, 1501, Shivajinagar, Pune-411 005, Maharashtra POSSESSION NOTICE (For immovable property) [Rule 8 (i))

•All are are R/o. Flat No. 703/C wing, Type D-02, 7th floor, Balaii Platinum, Village: Tembh

WHEREAS, The undersigned being the Authorized Officer of the Bank of Maharashtra under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security nterest Act, 2002, and in exercise of the powers conferred under Sub-Section (12) of Section 13 read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002, issued a Demand Notice

PROPERTY DESCRIPTION: -

Equitable Mortgage of Flat No. 703/C wing, Type D 02, 7th floor, Balaji Platinum, Village-Tembhi Agashi Road, Virar (West), Dist. Palghar-401 303 in name of Ms. Sunanda Samir Sen & Mr. Abhiieet Samir Sen.

Authorised Officer & Chief Manager Date : 22.02.2022 Bank of Maharashtra, Virar Branch, Thane Zone Place : Virar



Wadala Branch: Chadha Mansion, Station Road, Wadala, Mumbai - 400 031 Tel.: 24106595. Mobile: 9930054804 Email: bmmums0634@centralbank.co.in Website: www.centralbankofindia.co.in

> POSSESSION NOTICE (For Immovable Property) (See Rule 8(1)

Whereas

The undersigned being the Authorized Officer of the Central Bank of India WADALA Branch under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 21.10.2021 calling upon the Borrower M/S Rechner Automation Systems pvt.ltd to repay the amount mentioned in the notice being Rs. 15340279.32 (Rupees One crore fifty three lakh forty thousand two hundred seventy nine and thirty two paisa only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 9 of the said Rules on this **22 day** of February of the year 2022.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Central Bank of India, Wadala Branch for an amount of Rs. 15340279.32 and interest and other charges thereon

DESCRIPTION OF THE IMMOVABLE/MOVEABLE PROPERTY

- . House No. SE-26, Saif Enclave Co-Op Hsg Society Ltd., S. No 94/1C & 94 Plot No.2. hissa No.1C 2C2. Plot No-2. Off Mumbai Goa Rd, Near Patil Poultry farm Village Kolkhe, Taulka-Panvel. Dist-Raigad-410206, Maharastra.
- 2. 214. 2nd floor Building no-08 Siddhi Vinayak co-op. ind premises Society Ltd. Jogani industrial Area, Plot No. 1 to 6, Chunabhatti Village, Chunabhatti Taluka - Kurla, Dist - Mumbai - 400022

DATE: 22/02/2022 AUTHORISED OFFICER

Principal Borrowers: MR. SANJIV S PATIL / Mr. VISHWANATH RAMCHANDRAN

CAD-2984

ODISHA MINING CORPORATION LIMITED OMC House, Bhubaneswar-751001, Odisha CIN: U13100OR1956SGC000313, www.omcltd.in



Contributory Provident Fund for the Staff of Odisha Mining Corporation Ltd., Bhubaneswar is desirous to invest its Trust Fund amounting to Rs. 4.00 Crore in Categories- I & II on dt. 02.03.2022.

EXPRESSION OF INTEREST

Interested Brokers / Dealers are requested to visit our website www.omcltd.in for detail.

OIPR No - 30005/11/0229/21-22

Secretary (CPF)

CAD - 2991 **ODISHA MINING CORPORATION LIMITED**

OMC House, Bhubaneswar-751001, Odisha CIN: U13100OR1956SGC000313, www.omcltd.in



Short Notice

(For Sale of unsold ore produced by ex-lessees in the auctioned mines in Odisha under Koira & Joda Mining Circle)

The Odisha Mining Corporation Ltd. intends to Sale the unsold ore produced by ex-lessees in the auctioned mines in Odisha under Koira & Joda Mining Circle through National e-auction which will be conducted by MSTC Ltd. The e-auction shall be held from 11.00 AM to 2.00 PM on dt. 03.03.2022.

For details, please visit the website of MSTC i.e www.mstcecommerce.com

Addl. General Manager (S&M) OIPR NO - 30005/11/0239/21-22

BEFORE THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, **MUMBAI BENCH**

C.P. (CAA)/24(MB)/2022

C.A.(CAA)/206(MB)2021

In the matter of the Companies Act, 2013;

AND

In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder

In the matter of Scheme of Merger by Absorption of Mahindra Engineering and Chemical Products Limited ('First Transferor Company') having CIN U74999MH1954PLC019908 and Retail Initiative Holdings Limited ('Second Transferor Company') having CIN U67110MH2008PLC188837 and Mahindra Retail Limited ('Third Transferor Company') having CIN U52190MH2007PLC173762 with Mahindra and Mahindra Limited ('Transferee Company') having CIN L65990MH1945PLC004558 and their respective shareholders ('Scheme')

Mahindra Engineering and Chemical Products Limited, a Company incorporated under th provisions of Indian Companies Act, VII of 1913 having its registered office at Gateway Building, Apollo Bunder, Mumbai – 400001, India CIN: U74999MH1954PLC019908

Retail Initiative Holdings Limited, a Company incorporated under the provisions of Companies Act, 1956 having its registered office at Mahindra Towers P.K. Kurne Chowk, Worli, Mumbai – 400018, India CIN: U67110MH2008PLC188837

Mahindra Retail Limited, a Company incorporated under the provisions of Companies Act, 1956 having its registered office at Mahindra Towers, P.K. Kurne Chowk, Worli, Mumbai - 400018, India CIN: U52190MH2007PLC173762

Mahindra and Mahindra Limited, a Company incorporated under the provisions of Indian Companies Act, VII of 1913 having its registered office at Gateway Building, Apollo Bunder, Mumbai – 400001, India CIN: L65990MH1945PLC004558

)...First Petitioner Company/ First Transferor Company

)...Second Petitioner Company/ Second Transferor Company)...Third Petitioner Company/ Third Transferor Company

...Fourth Petitioner Company / Transferee Company

(together referred as 'Petitioner Companies')

NOTICE OF HEARING OF COMPANY PETITION

Notice is hereby given that a Petition under Section 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013, for an order sanctioning of the Scheme of Merger by Absorption of Mahindra Engineering and Chemical Products Limited ('First Transferor Company') and Retail Initiative Holdings Limited ('Second Transferor Company') and Mahindra Retail Limited ('Third Transferor Company') with Mahindra and Mahindra Limited ('Transferee Company') and their respective Shareholders ('the Scheme'), was presented by the Petitioner Companies on 28th January, 2022 and was admitted by the National Company Law Tribunal, Mumbai Bench ('Tribunal') on 4th February, 2022. The said Petition is fixed for hearing and final disposal before the Tribunal on

Any person desirous of supporting or opposing the Petition should send to the Advocates of the Petitioner Companies at the address mentioned below, a notice of his / her intention, signed by him / her or his / her advocate(s), with his / her name and address, so as to reach the Advocates of the Petitioner Companies and the Tribunal at 4th Floor, Telephone Exchange, G D Somani Road, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005, not later than two days before the date fixed for hearing of the Petition. Where any person seeks to oppose the Petition, grounds of opposition or a copy

A conv of the Petition along with all the exhibits will be furnished by the Advocates of the Petitioner Companies to any person requiring the same on the payment of prescribed charges for the same.

Dated: 24th day of February, 2022 Place: Mumba

Hemant Sethi & Co Advocates for Petitioner Companies 309 New Bake House, Maharashtra Chamber of Commerce Lane Kala Ghoda, Fort, Mumbai 400023 Reg: No MAH/177/1986



SUDAL INDUSTRIES LIMITED

CIN: L21541MH1979PLC021541 Registered office: A-5, MIDC, Ambad Industrial Area, Nashik - 422 010. Corporate office: 26A, Nariman Bhavan , 227 Nariman Point. Mumbai - 400 021

Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter Ended 30.09.2020

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
		31.12.2021	31.12.2020	31.03.2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total income from operations Net Profit (Loss) for the period before tax and	3380.40	8825.37	8222.73
3.	exceptional items Net Profit (Loss) for the period after tax and	-388.48	-1126.64	-1360.98
	exceptional items	-388.48	-578.23	-1382.80
1.	Other Comprehensive Income (OCI)	0.00	0.00	0.72
5.	Total Comprehensive Income for the period	-388.48	-578.23	-1382.08
3.	Paid-up Equity Share Capital (Face value Rs.10/- each)	736.78	736.78	736.78
7.	Other equity	-5364.51		
3.	Earnings Per Share before exceptional items			
	-Basic and diluted	-4.45	-7.85	-18.47
9.	Earnings Per Share after exceptional items			
	-Basic and diluted	-4.45	-7.85	-18.77
Vot	26.			· ·

The above is an extract of the detailed format of Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.sdal.co.in).
The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held

on 23rd February, 2022 and the Statutory Auditors of the Company have carried out 'Limited Review' of the same. The Company has been continuously incurring losses over last several years and its net worth stands fully eroded Due to a slackness in demand by user industries, lack of working capital funding and volatility of aluminium price the Company was/is not able to utilize it's production capacity optimally. The management feels that the demand would revive considering various incentive packages announced by the Government. The management also expects to convince the lenders, who have approached the NCLT for recovery of their dues, for a pre-accepted resolution plan and accordingly expects to arrive at a settlement with lenders in due course of time and believes that it is appropriate to prepare the financial statements on a going concern basis.

For Sudal Industries Limited M.V. Ashai CFO & Directo

■■Fullerton
■■ Grihashakti

LAN:602107210259366

Ahmednagar, Maharashtra - 414302

LAN: 602109110635515

Place : Mumbai

FULLERTON INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED

Corporate Off.: Fir. 5 & 6, B-Wing, Supreme IT Park, Supreme City, Powai, Mumbai - 400 076
Regd. Off.: Megh Towers, Fir. 3, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road, Maduravoyal, Chennai - 600 095

DEMAND NOTICE UNDER THE PROVISIONS OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 ("the Act") AND THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 ("the Rules")

The undersigned being the **Authorized Officer of Fullerton India Home Finance Company Limited (FIHFC)** under the Act and in exercise of the powers conferred under Section 13 (12) of the Act read with Rule 3 issued Demand Notice(s) under Section 13(2) of the Act, calling upon the following borrower(s) to repay the amount mentioned in respective notice(s) within 60 days from the date of receipt of the said notice. The undersigned reasonably believes that borrower(s) is/are avoiding the service of the Demand Notice(s), therefore the service of notice is being effected by affixation and publication as per Rules. The contents of Demand Notice(s) are extracted herein below: Loan Amount No., Name of the Borrower/Co-Borrowers Property Date of Demand Notice U/s-13(2)

and Total Outstanding LAN: 602107210234411 & LAN: 6021075102597790 Date: 05.02.2022 (1) Santosh Ambadas Akul, (2) Shrilata Santosh Akul, 3. M/s Santosh Hero Honda Service Point, (i) Add. 1- Flat No. 3, S No. 23/1B, OM Apartment, Bhistbag, Pipeline Road, behind Bharat Petrol Pump, Asmed Nagar, Maharashtra - 414001 (II) Add. 2 - Shop No. 38, MR Rs. 20.48.602 (Rupees Twenty Lakhs Fourty Eiight Thousand Six Hundred Two Only) NPA Date: 30.11.2021 Trade Center, Wadia Park, Tilak Road, Opp. Mukund Steel, Ahmednagar, Maharashtra - 414001 Description of Secured Assets/Mortgage Property: Flat No. 3 Having Built up area ADM 62.02 Sq. Mtr., First Floor in OM Apartment constructed on Plot No. 10 having its Total Plot area of 237.00 sq. mtr. out of land Bearing Sr. No. 23/1B Bhistbag, Ahmednagar, Bounded as Last Side Margin, West Staircase and Flat No. 4, North Side Margin, South Side Margin

Date: 31.01.2022 Rs. 31,94,595.42 (Rupees Thirty One Lakh Ninety Four Thousand Five Hundred Ninety (1) Pooja Raghavendra Shetty, (2) Raghvendra Ratnakar Shetty, (3) Revansh Coching Classes Near Gaikwad Hospital, Add. 1 - Plot No. 211, Ashtavsms Colony, Samta Nagar, Savedi Ahmednagar, Maharashtra - 414003, Add. 2 - Plot No. 13, Sr. No. 56/1C/1F/1G/1D/1E. Tapavan Road, Dhavan Vasti, Savedi, Ahmednagar - 414003 Add. 3 - Tapovan Road, Near Gaikwad Hospital, Ahmednagar, Maharashtra - 414003. Description of Secured Assets/Mortgage Property: Plot No. 13, Sr. No. 56/1C/1F/1G/1D/1E, Tapovan Road, Dhavan Vasti, Savedi,

Holders as the case may be

Five and Paise Forty Two Only) NPA Date: 30.11.2021

LAN: 602107210338845 Date: 31.01.2022 Rs. 9.78.999.24 (Rupees Nine Lakhs Seventy **(1) Rakesh Vilas Munot, (2) Sunita Vilas Munot, Add. 1** - 1429, Jagdale Niwas, Vanjar Galli, Mangal Gate, Near Bahiravnath Mandir, Ahmednagar, Maharashtra - 414001. **Add. 2** - Flat Eight Thousand Nine Hundred Ninety Nine and Paise Twenty Four Only) No. B-401, Stilt Third Floor, Shree Park, Plot No. 23, S. No. 167/1/1 Kedgaon, Ahmednagarn NPA Date: 30.11.2021 Description of Secured Assets/Mortgage Property: Flat No. B-401, Stilt Thir Floor, Shree Park, Plot No. 23, S. No. 167/1/1 Kedgaon,

Ahmednagar - 414005 LAN: 60210721054928 (1) Hamid Kadar Sayyad, (2) Yasmin Hamid Sayyed, (3) Sayyed Store, Add. 1 - Gut No. 4123/1, Plot No. 21, Sambhaji Nagar, Parner, Ahmednagar, Maharashtra - 414302. Add. 2 - Gut No. 4123/1, Plot No. 21, Ahmednagar, Maharashtra - 414302. Add. 3 - Battery Pump Gasbhatti Shegadi Works, ST Stand Sejari, Opp. Senapati Barat Patsantha, Parner,

Date: 31.01.2022 Rs. 13,06,666.02 (Rupees Thirteen Lakh Six Thousand Six Hundred Sixty Six and Paise Two Only) NPA Date: 30.11.2021

Eight Thousand Seven Hundred One Only)

Description of Secured Assets/Mortgage Property: Gut No. 4123/1, Plot No. 21, Sambhaji Nagar, Parner, Ahmednagar, Maharashtra LAN: 602107510472781 Date: 02.02.2022 (1) Nilesh Bansi Pardhe, (2) Bansi Dayanand Pardhe, (3) Sunita Bansi Pardhe, Add. 1 -Rs. 20.92.054 (Rupees Twenty Lakhs Ninety Two Thousand Fifty Four Only) 667 Reunka Nagar, Kedgaon, Near Baneshwar Mandir, Ahmednagar, Maharashtra - 414001, **Add. 2** - Survey No. 507, Plot No. 21, Kedgaon, Ahmednagar, Maharashtra - 414005. NPA Date: 30.11.2021

Description of Secured Assets/Mortgage Property: All that Piece and Parcel of Land Bearing Survey No. 507, Plot No. 21 Total area ADM 193.75 sq. ft. Situated at mauje Kedgaon, Ahmednagar, Maharashtra - 414005 LAN: 602107210509616 **Date :** 02.02.2022 Rs. 8,75,981 (Rupees Eight Lakh Seventy Five (1) Vilas Ramdas Pitekar, (2) Kavita Vilas Pitekar, (3) Vilas Enterprises, Add. 1 - H. No. (1) Vilas Rainidas (1) (1) (65, S. No. 72/2, Near Sai, 12) (1) (65, S. No. 72/2, Near Sai Nagar, Ghandhi Nagar, Bohhegaon, Maruti Mandir, Ahmedn Maharashtra - 414003. **Add. 2** - Plot No. 10, 16 & 18/1, S. No. 74/1A2 Row, House No. Thousand nine Hundred Eighty One Only)

NPA Date: 30.11.2021 Sai Nagar, Ghandhi Nagar Bohhegaon, Maruti Mandir Ahmed Nagar, Maharashtra - 414003. Description of Secured Assets/Mortgage Property: All that Piece and Parcel of Land Bearing Row, House No. 1, Plot No. 10, 16, & 18/1, S. No. 74/1A2 area ADM 370 sq. mtr. Situated at Bothegaon Near Maruti Mandir, Ahmednagar, Maharashtra - 414111 LAN: 602107510270421 **Date:** 02.02.2022 Rs. 7,38,701 (Rupees Seven Lakhs Thirty

(1) Babu Kisan Patona, (2) Shila Babu Patona, Add. 1 - H. No. 1B1, Sr. No. 229/14/1 OM (1) Babu Nisan Patona, (2) Shilia Babu Patona, Add. 1 - 1, No. 181, St. No. 229/14/1 OM Sai Sahkari Gruhanirman Sanstha, Savedi, OM Sai Shradha Apartment, NR LT Recreation Center, Ahmednagar, Maharashtra - 414001. **Add. 2** - Flat No. 1, Suilt Floor, OM Sai Shraddha Co-operative Housing Society Ltd., Wing B, Plot No. 1 +2 Sr. No. 229/1A1, HISS. Description of Secured Assets/Mortgage Property: Flat No. 1, Shilt Floor, OM Sai Shraddha Co-operative Housing Society Ltd., Wing-B, Plot No. 1+2, Sr. No. 229/1A1, HISS No. 2+3, Bhistbaug, Savidi, Ahmednagar - 414003

(1) Yogita Paraji Jadhav, (2) Ankush Gorakh Waghmare, Add. 1 - Jagdamba Nagar,

Post Darewadi, Wakodi, Darewadi, Near Niranjan Hotel Wakodi Fata, Ahmednagar

NPA Date: 30.11.2021 Date: 02.02.2022 Rs. 24.20.373 (Rupees Twenty four Lakhs

Twenty Thousand Three Hundred Seventy
Three Only) Maharashtra - 414002. NPA Date: 30.11.2021 All that Piece and parcel of Land Bearing Plot No. 10, Sr. No. 2001/3B3 area ADM 200 sq. mtr. situated at Mauje Wakodi, Darewadi, Ahmednagar, Maharashtra - 414002. Bounded as: East - Remaining Portion of Plot No. 10, West - Part of Sr. No. 200, South - Road, North wer(s) are hereby advised to comply with the Demand Notice(s) and to pay the demand amount mentioned therein and hereinabov

within 60 days from the date of this publication together with applicable interest, additional interest, bounce charges, cost and expenses till the date of realization of payment The borrower(s) may note that **FIHFC** is a secured creditor and the loan facility availed by the Borrower(s) is a secure debt against the immovable property/properties being the secured asset(s) mortgaged by the borrower(s). In the event borrower(s) are failed to discharge their liabilities in full within the stipulated time, FIHFC shall be entitled to exercise all the rights under section 13(4) of the Act to take possession of the secured assets(s) including but not limited to transfer the same by way of sale or by invoking any other remedy available under the Act and the Rules thereunder and realize payment. FIHFC is also empowered to ATTACH AND/OR SEAL the secured assets(s) before enforcing the right to sale or transfer. Subsequent to the Sale of the secured assets(s), FIHFC also has a right to initiate separate legal proceedings to recover the balance dues, in case the value of the mortgaged properties is insufficient to cover the dues payable to the FIHFC. This remedy is in addition and independent of all the other remedies available to FIHFC under any other law

The attention of the borrower(s) is invited to Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets and further to Section (13(13) of the Act, whereby the borrower(s) are restrained/prohibited from disposing of or dealing with the secured asset(s) or transferring by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of the secured asset(s), without prior written consent of FIHFC and non-compliance with the above is an offence punishable under Section 29 of the said Act. The copy of the Demand Notice is available with the undersigned and the borrower(s) may, if they so desire, can collect the same from the undersigned on any working day during normal office hours

Authorized Officer
FULLERTON INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED Date: 24.02.2022

































BRIHANMUMBAI **MAHANAGARPALIKA**

No. Dy.Ch.E.(O&M)/eT-60/SWD dt. 23.02.2022

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI e-Tender Notice				
Department	Chief Engineer (SWD)			
Sub Department	Deputy Chief Engineer (O&M) SWD			
Subject	Supply, Operation & Comprehensive Maintenance of 03 Nos. of Vehicle mounted High Flow Jetting Cum Suction machine (Super Sucker) for the section of Dy. Chief Eng.(O&M)S.W.D. e-Tender No.: eT- 60 (2021-22) Bid Numbers: 7200028945			
e-Tender Sale	Date: 23.02.2022 from Time: 11.00 Hrs.			
	Date: 07.03.2022 up to Time: 12.00 Hrs.			
Website	http//portal.mcgm.gov.in			
Concerned Officer Name	Shri. S. A. Thakur Executive Engineer (O&M) Mech. SWD			
Telephone Number (Office)	022-24309817 022-24309472			
Mobile Number	8767463486			
E-mail Address mcgmswdom@yahoo.com				

Ex.Eng.(O&M)M.SWD PRO/2415/ADV/2021-22

THE CITY CO-OPERATIVE BANK LTD., MUMBAI

Shantiniketan, L.M.Road, Kandarpada Circle, Dahisar – West, Mumbai - 400 068

POSSESSION NOTICE (For Immovable Property)

(As per Appendix IV read with rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) (Rules, 2002)

Whereas, the undersigned being the Authorized Office of The City Cooperative Bank Ltd., Mumbai; under the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13 (12) read with (rule 3) of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a Demand Notice dated 21/08/2021 calling upon the Borrowers /Sureties Mr.Girish Dattatatry Jadhav & Mrs.Pooja Girish Jadhav and sureties to repay the amount mentioned in the notice being MPLN No.24 of Rs.6,73,501/-, within 60 days from the date of receipt of the said notice The Borrower and Sureties having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower & Sureties and the public in general

that, the undersigned has taken symbolic possession of the property de scribed herein below in exercise of powers conferred on him/her under sub section (4) of section 13 of Act read with rule 8 of the securityEn forcement, Rules 2002 on Friday, the 11th February 2022. \The Borrowers & Sureties in particular and the public in general is

hereby cautioned NOT TO DEAL with the below mentioned property and any dealings with the below mentioned property will be subject to the charge of the City Co-operative Bank Ltd., Mumbai; for total amount of Rs.6,73,501/- (Rs.Six Lakh Seventy Three Thousand Five Hundred One Only) and interest thereon from July 2021.

The Borrowers attention is invited to provision sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, redeem secrured assets.

: DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY:

Flat no.404 admeasuring 375 sq.ft on the, 4th Floor, Gandeep CHS Ltd., Pawar Gully, Kalwa, Thane-400 605.

Date: 11/02/2022.

Place : Mumbai.

Authorised Officer The City Co-Operative Bank Ltd Mumbai

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that Ban of Baroda Vashi branch is going to accep the under mentioned property standing in the name of M/S. VINATI SOFTWARE PVT. LTD as a security for a credit facilities requeste y M/s Carbon Creation Exports Pvt. Ltd. n case anyone has got any right/title nterest/claims over the under mentioned roperty, they are advised to approach the bank within 10 days along with necessar proof to substantial their claim.

f no response is received within 10 days. s presumed that the property is free of any harge/claim/encumbrances and bank sha oceed with the mortgage Detail of property:

Pent House No. 2101 on the 21st Floor which is on the normal height of 16th Floor) admeasuring an area of 1202.56 sq. mtrs in ne "B" wing in the new building known as Raheia Empress, and the society known as impress CHSL, constructed on the plot of nd bearing New Survey No.1640 and 1633 and bearing CS No. 51 and 2A/49 of Mahim Division and bearing Final of Plot 1217 of PS-IV, in the registration Dist and Sub Dist of Mumbai City and in the jurisdiction of Brihanmumbai Municipal Corporation

ADV. PURNIMA PANDIT. 206, Birya House 265 Perin Nariman Street, Fort, Mumbai - 400 001 Contact No. 9820130891

BANK OF BARODA Vashi Branch ,MTNL Bldg., Near Shivaj Cowk Vashi, Navi Sector - 16,Vashi Navi Mumbai - 400703 Contact No. 02227895326

Chhattisgarh State Industrial Development Corporation Limited

(ISO 9001 : 2015 Certified)

(ISO 9001: 2015 Certified)
1st Floor, Udyog Bhawan, Ring Road No. 1, Telibandha, Raipur (C.G.) - 492006,
CIN: U45203CT1981SG001853 PAN: AABCM6288N,
GST Reg. No. 22AABCM6288NSZY,
Phone: 0771-662100, Fax: 0771-2583794, Website: www.csidc.in.
Email address: csidc.cg@nic.in, csidc_raipur@yahoo.com

NOTICE INVITING TENDER

(Through e-Procurement Portal Only)

NIT No. 08/CSIDC/E.E./Division-III/2021-22 Raipur, Dated 22/02/2022 Chhattisgarh State Industrial Development Corporation Ltd., Raipur (CSIDC), a Government of Chhattisgarh Undertaking constituted under the Companies Act, engaged in Industrial Infrastructure Development & Other Related Activities in the State invites tender for the work of "Infrastructure" development works including Roads, Drainage, Culverts, Water Supply System, Street Light, Boundary wall, Gate, Barbed Wire Fencing for the Common Facility area of Central Processing Unit including construction of Warehouses and other Buildings proposed it Village Jamgaon-M, Development Block-Patan, District - Durg (C.G.)."

	•	,	· ,
Registered Contractor in CGPWD or in appropriate class in other dep't.		Probable Amount of Contract (PAC) (INR Crores)	Last Date for Submission of Tender
	Class-A & Above	27.22	17/03/2022

The tender document containing detailed terms & conditions, scope of works and other details can be downloaded from the web portal (website) https://eproc.cgstate.gov.in from 25/02/2022 Time 17:01 and shall be submitted online only. Amendment in tender, if any, will only be uploaded on the website and shall not be published in any newspaper.

NOTE: The interested tenderers for online submission of tender may contact CG e-Proc Helpdesk, Operated by Mjunction Services Limited, they may reach Helpdesk using 18004199140 (from 9 AM to 11 PM) (therein press 2 for CG e-Proc) or you can email them at Helpdesk.eproc@cgswan.gov.in.
S-31571/5 Executive Engineer (Division-III)

कार्यालय एवं दकान हेतु स्थान उपलब्ध, वेबसाईट देखें www.csidc.in

_						
	Keep the terrac	ces clean, remove odd articles/junk/scrap				
Notice under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (The Act)						
Sr. No.	Name of Borrower(s) (A)	Particulars of Mortgaged property/properties (B)	Date Of NPA (C)	Outstanding amount (Rs.) (D)		
1.	LOAN ACCOUNT NO HHLBAD00306445 1. VISHAKHA SARJERAO KAMBLE 2. VIVEK PRABHAKAR CHAVAN	SOHAM BUILDING B WING FLAT NO 201 HAVING CARPET AREA OF 32.19 SQ MTR., SECOND FLOOR, SUNSHINE SWAPNA NAGARI, SURVEY NO 71 HISSA NO 2A/1 VILLAGE CHAMTOLI BADLAPUR EAST TALUKA AMBERNATH DIST THANE, THANE, MAHARASHTRA-421503	23.03.2021	Rs.13,27,121.44/- (Rupees Thirteen Lakhs Twenty Seven Thousand One Hundred Twenty One and Paise Forty Four Only) upto 17.12.2021		
2.	LOAN ACCOUNT NO HHLKAL00308209 1. SANDEEP S LAD 2. SMITA SANDEEP LAD	FLAT NO.303 HAVING BUILT UP ARAE OF 504 SQ. FT., A-WING , SOHAM SUNSHINE SWAPNA NAGARI , VILLAGE CHAMTOLI BADLAPUR KARJAT ROAD , THANE, MAHARASHTRA - 421503	23.03.2021	Rs. 11,30,742.84/- (Rupees Eleven Lakhs Thirty Thousand Seven Hundred Forty Two and Paise Eighty Four Only) up to 17.12.2021		
3.	LOAN ACCOUNT NO HHLPUN00382895 1. VISHAL RAGHU KEDARI 2. PRIYA DADA GAIKWAD	FLAT NO.20 ADMEASURING 23.41 SQ MTRS., GROUND FLOOR, XRBIA ABODE, BUILDING NO.G1, GAT NO.240, PUNE, MAHARASHTRA-410506	06.04.2021	Rs.9,89,042.13/- (Rupees Nine Lakhs Eighty Nine Thousand Forty Two and Paise Thirteen Only) up to 29.11.2021		
4.	LOAN ACCOUNT NO HHLVSH00448712 1. JAY PRAKASH GAUTAM 2. KEWALA DEVI	FLAT NO. 409 HAVING CARPET AREA OF 13.16 S QMTRS., 4TH FLOOR, BUILDING NO. C3, "XRBIA VANGANI – PHASE -I", VILLAGE KHADYACHAPADA, TALUKA KARJAT, DISTRICT RAIGAD, MAHARASHTRA 410201	11.04.2021	Rs.2,60,225.89/- (Rupees Two Lakhs Sixty Thousand Two Hundred Twenty Five and Paise Eighty Nine Only) upto 29.11.2021		
5.	LOAN ACCOUNT NO HHLVSH00396709 1. NAWAZISH IBRAHIM SHAIKH 2. SAIRABANU N SHAIKH	FLAT NO 113 HAVING CARPET AREA 23.97 SQ MTRS., 1ST FLOOR OF BUILDING NO G1, IN THE PROJECT "XRBIA VANGANI – PHASE - III", VILLAGE KHADYACHAPADA, TALUKA KARJAT, RAIGAD, MAHARASHTRA -410101	11.04.2021	Rs.1,56,841.27/- (Rupees One Lakh Fifty Six Thousand Eight Hundred Forty One and Paise Twenty Seven Only) upto 29.11.2021		
6.	LOAN ACCOUNT NO HHETHN00444607 1. SHARON DSOUZA 2. MERY ANN LOBO	FLAT NO 702 HAVING CARPET AREA OF 25.11 SQ . MTR.,7TH FLOOR, MANAS RESIDANCY, NEAR SHIV MANDIR,MOUJE PALE,AMBERNATH EAST, THANE, MAHARASHTRA - 421501	23.03.2021	Rs.1,08,078.14/- (Rupees One Lakh Eight Thousand Seventy Eight and Paise Fourteen Only) upto 17.12.2021		
7.	LOAN ACCOUNT NO HHEPUN00473161 1. NAMDEV BAPPU KADAM 2. RANI NAMDEV KADAM	FLAT NO. 311 HAVING CARPET AREA OF 441 SQ FT., 3RD FLOOR, A WING, VILLAGE RESIDENCY II, GAT NO. 123/1, PUNE, MAHARASHTRA-411057	23,03,2021	Rs.65,607.50/- (Rupees Sixty Five Thousand Six Hundred Seven and Paise Fifty Only) upto 20.12.2021		
8.	LOAN ACCOUNT NO HHLNAS00356345 1. ANIL MACHHINDRA GHOGARE 2. TRUPTI ANIL GHOGARE	FLAT NO. 13 HAVING SUPER AREA OF 539 SQ FT., THIRD FLOOR, MADHUBAN APT., PLOT NO. 23, ASHWAMEGH NAGAR,PETH RD, PLOT NO. 30/1/1A/2 MAKHMALABAD SHIWAR, NASHIK, MAHARASHTRA-422003	23.03.2021	Rs.9,18,030.28/- (Rupees Nine Lakhs Eighteen Thousand Thirty and Paise Twenty Eight Only) upto 20.12.2021		
9.	LOAN ACCOUNT NO HHLPUC00404944 1. AKTARALI KHAN 2. BHAHISTUNNISHA AKTARALI KHAN	FLAT NO.406 HAVING CARPET AREA OF 48.50 SQ MTRS.,4TH FLOOR, BUILDING N4, RIVER RESIDENCY PHASE 4, GAT NO.90(P), DEHU ALANDI ROAD, CHIKHALI, PUNE, PUNE, MAHARASHTRA-412114	06.04.2021	Rs.17,55,948.40/- (Rupees Seventeen Lakhs Fifty Five Thousand Nine Hundred Forty Eight and Paise Forty Only) up to 29,11,2021		
10.	LOAN ACCOUNT NO HHLLPM00397763 1. RANDHIR KUMAR CHAUDHARY 2. SAKHI RANDHIR CHAUDHARY	FLAT NO 504, 5THFLOOR, I WING, RELIABLE GALAXY, EVERSHINE CITY, NEXT TO RAM RAHIM NAGAR, NEAR BRODWAY MULTIPLEX, VASAI (EAST), THANE, MAHARASHTRA -401101	06.04.2021	Rs.24.27,717.56/- (Rupees Twenty Four Lakhs Twenty Seven Thousand Seven Hundred Seventeen and Paise Fifty Six Only) upto 20.12.2021		
That		ed to maintain the financial discipline towards their loan account (s) and	d as per books	Only) upto 20.12.2021		

course of business by the Company, Column D indicates the outstanding amount.

Due to persistent default in consumer of the course of the course of business by the Company.

Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of the borrower.

In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilities towards the Company by making the payment of the the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to the Company in law.

Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed time rame, Borrower may not be entitled to redeem the property.

n terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESIAct, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the notice, without prior written consent of secured creditor.

Place: MUMBAI/RAIGARH/ PUNE/NASHIK

For Edelweiss Asset Reconstruction Company Limited (Trustee EARC Trust SC - 432) **Authorized Office**

PUBLIC NOTICE

IN THE HIGH COURT OF JUDICATURE OF MUMBAY ORDINARY ORIGINAL CIVIL JURIDICTION EXECUTION APPLICATION NO. 1832 OF 2016

SUIT NO 2132 OF 2008

Sarojini Subash Dalvi & ors. ..Plaintiff/Applicants

Versus

Vinay @ Victor Ram Mahadik ...Defendant Offers are invited by the undersigned in separate sealed cover envelope super scribed as offer for sale of suit property in Execution Application No. 1832 of 2016 in Suit No. 2132 of 2008 along with name, email address, contact number of prospective bidder/offeror for the sale of immovable property more particularly described in schedule written hereunder on "AS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" pursuant to the order dated 23rd April 2019 passed by the Hon'ble High Court, Bombay (Coram: G. S. Patel, J) in Court Receiver Report No. 371 of 2021in Execution Application No. 1832 of 2016 in Suit No. 2132 of 2008 along with EMD Demand Draft/ Pay Order for a sum of Rs. 6,00,000/- (Rupees Six Lakhs only) of any Nationalized Bank issued in the favour of "The Court Receiver, High Court, Bombay" and payable at Mumbai as and by way of Earnest Money Deposit (EMD). The offeror should submit the above mentioned offer in separate sealed envelope super scribed as offer for

The inspection of the immovable property will be given on 5th March 2022 between 11:00 a.m and5:00 p.m. The sale shall be subject to sanction and finalization of the Hon'ble High Court, Bombay.

Offers are required to reach the office of the Court Receiver, High Court, Bombay, having address at 2nd floor, Bank of India Building, M.G. Road, Fort, Mumbai – 400023 on or before 14th March till 5pm. The offers so received will be opened and considered by the Court Receiver, High Court, Bombay on 21st March 2022 at 3:00 pm. when

the offer or may increase their offer, if they so desire.

The Court Receiver, High Court, Bombay is not bound to accept highest bid or any other bid and may reject the same without assigning

any reason. A copy of terms and conditions of the sale and the undertaking to be executed by the Offerors will be available in the office of the Court Receiver, High Court, Bombay having office at 2nd floor, Bank of India Building, M.G. Road, Fort, Mumbai – 400023 on working day between 11:30 a.m. to 4:30 p.m. on payment of Rs.100/- (Rupees One Hundred only)in cash which is non-refundable and non-adjustable in any nature.

The auction/sale is subject to confirmation of sale by Hon'ble High Court, Bombay and the offer will be finalise as per direction of the Hon'ble Court.

SCHEDULE OF THE PROPERTY
Suit premises viz./i.e./lying at and as "ANAND BUNGLOW" area of 102.5

sq. mtrs, carpet area 74.42 sq. mtr containing 5 big rooms, water well, R.C.C. constructed on ground floor together with open space of land ndmeasuring 11 (eleven) ghuntas situated at Shivaji Nagar and at Post Dapoli, being Non-Agricultural Land property no. 123/5, bearing survey no.177B30, city survey number 2496& 2497 at village Camp Dapoli, taluka-Dapoli, District-Ratnagiri, Maharashtra – 415712 which is bounded as under:

On or towards the North by Plot Survey No. 2493 On or towards the South by Plot Survey No.2498 On or towards the East by Plot Survey No. 2519 On or towards the West by Road

Date: 14th Feb 2022

COURT RECEIVER HIGH COURT, BOMBAY

Bank of India Building, 2nd Floor, M.G. Road, Fort, Mumbai – 400023.

PUBLIC NOTICE

BEFORE THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL,

MUMBAI BENCH

C.P. (CAA)/24(MB)/2022 C.A.(CAA)/206(MB)2021

In the matter of the Companies Act, 2013;

AND

In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder

In the matter of Scheme of Merger by Absorption of Mahindra Engineering and Chemical Products Limited ('First Transferor Company') having CIN U74999MH1954PLC019908 and Retail Initiative Holdings Limited ('Second Transferor Company') having CIN U67110MH2008PLC 188837 and Mahindra Retail Limited ('Third Transferor Company') having CIN U52190MH2007PLC173762 with Mahindra and Mahindra Limited ('Transferee Company') having CIN L65990MH1945PLC004558 and their respective shareholders ('Scheme')

Mahindra Engineering and Chemical Products Limited, a Company incorporated under the provisions of Indian Companies Act, VII of 1913

having its registered office at Gateway Building, Apollo Bunder, Mumbai – 400001, India CIN: U74999MH1954PLC019908

Retail Initiative Holdings Limited, a Company incorporated under the provisions of Companies Act, 1956 having its registered office at Mahindra Towers, P.K. Kurne Chowk, Worli, Mumbai – 400018, India CIN: U67110MH2008PLC188837

Mahindra Retail Limited, a Company incorporated under the provisions of Companies Act, 1956 having its registered office at Mahindra Towers, P.K. Kurne Chowk, Worli, Mumbai - 400018, India CIN: U52190MH2007PLC173762

Mahindra and Mahindra Limited, a Company incorporated under the provisions of Indian Companies Act, VII of 1913 having its registered office at Gateway Building, Apollo Bunder, Mumbai - 400001, India CIN: L65990MH1945PLC004558

)...First Petitioner Company/ First Transferor Company

)...Second Petitioner Company/ Second Transferor Company

)... Third Petitioner Company/ Third Transferor Company

)...Fourth Petitioner Company / Transferee Company

(together referred as 'Petitioner Companies')

NOTICE OF HEARING OF COMPANY PETITION

Notice is hereby given that a Petition under Section 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013, for an order sanctioning of the Scheme of Merger by Absorption of Mahindra Engineering and Chemical Products Limited ('First Transferor Company') and Retail Initiative Holdings Limited ('Second Transferor Company') and Mahindra Retail Limited ('Third Transferor Company') with Mahindra and Mahindra Limited ('Transferee Company') and their respective Shareholders ('the Scheme'), was presented by the Petitioner Companies on 28th January, 2022 and was admitted by the National Company Law Tribunal, Mumbai Bench ('Tribunal') on 4th February, 2022. The said Petition is fixed for hearing and final disposal before the Tribunal on 9th March, 2022.

Any person desirous of supporting or opposing the Petition should send to the Advocates of the Petitioner Companies at the address mentioned below, a notice of his / her intention, signed by $him \, / \, her \, or \, his \, / \, her \, advocate(s), \, with \, his \, / \, her \, name \, and \, address, \, so \, as \, to \, reach \, the \, Advocates \, of \, the \, Petitioner \, Companies \, and \, the \, Tribunal \, at \, 4^{th} \, Floor, \, Telephone \, Exchange, \, G \, D \, Somani \, Road, \, the \, Tribunal \, at \, 4^{th} \, Floor, \, Telephone \, Exchange, \, G \, D \, Somani \, Road, \, the \, Tribunal \, at \, 4^{th} \, Floor, \, Telephone \, Exchange, \, G \, D \, Somani \, Road, \, the \, Tribunal \, at \, 4^{th} \, Floor, \, Telephone \, Exchange, \, G \, D \, Somani \, Road, \, the \, Tribunal \, at \, 4^{th} \, Floor, \, Telephone \, Exchange, \, G \, D \, Somani \, Road, \, the \, Tribunal \, At \, 4^{th} \, Floor, \, Telephone \, Exchange, \, Telephone \, Telephone$ Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005, not later than two days before the date fixed for hearing of the Petition. Where any person seeks to oppose the Petition, grounds of opposition or a copy of his / her affidavit shall be furnished with such notice.

A copy of the Petition along with all the exhibits will be furnished by the Advocates of the Petitioner Companies to any person requiring the same on the payment of prescribed charges for the same.

Dated: 24th day of February, 2022 Place: Mumbai

Advocates for Petitioner Companies Maharashtra Chamber of Commerce Lane

Notice is hereby given to members of Jai Shastri Nagar Co-operative Housing Soc. Ltd., Mulund Colony, Mumbai - 82 that an SGM for redevelopment will be held on 26th February 2022 (Saturday) at 6.30pm via Video Conferencing. Members can submit their email address/mobile number to jaishastrinagar@gmail.com or Society Office.

Place: Mumbai Date: 21/02/2022 Secretary

PUBLIC NOTICE -TITLE INVESTIGATION

TAKE NOTICE THAT under the instruction of our client, we are investigating the title of Mr. Saurabh Jain and Mr. Rajiv Hariramani, which is more particularly described in Schedule hereunder, herein referred to as the "Property".

All persons having any right, title and

interest by way of sale, lease, assignment, tenancy, exchange, mortgage, gift, trust, inheritance, maintenance, lien, easement, exchange possession or otherwise howsoever in the said Property or otherwise howsoever, is hereby required to make the same known, in writing, to realestate@bathiyalegal.com and in physical copy to the undersigned with 14 (fourteen) days from the date of publication of this notice, together with certified true copies of documentary proof in support thereof, failing which the negotiations with respect to the said Property may be completed withou reference to such claim and the claims. i any, and of such right, title, interest, claim, lien or demand (if any) shall be treated as waived and/or abandoned not binding on our client,

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO (Description of said Property)

Flat No. 2104 on the 21st floor in the building/Project known as "Camelia-B-Wing" admeasuring 677.38 square feet (carpet area) situated at Vasant Oasis Borosil Plot, off Andheri - Kurla Road, after Marol fire brigade signal Makwana road, Marol, Andheri (east)

Dated, February 23rd 2022

Hemant Sethi & Co

309 New Bake House,

Reg: No MAH/177/1986

Kala Ghoda, Fort, Mumbai 400023

Bathiya Legal, Advocates 909, Hubtown Solaris N.S. Phadke Road Near East-West Flyover Andheri - East, Mumbai - 400069

We understand your world **HDFC Bank Limited**

HDFC BANK

Regd. Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg,

Lower Parel (West), Mumbai 400 013 [Corporate Identification Number-L65920MH1994PLC080618] [e-mail: shareholder.grievances@hdfcbank.com] [Website: www.hdfcbank.com] [Tel Nos. 022 - 3976 0000]

NOTICE OF POSTAL BALLOT AND **REMOTE E-VOTING INFORMATION**

Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 and 110 and other applicable provisions if any, of the Companies Act, 2013 ("the Act"), Rule 20 & 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "SEBI Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, including any statutory modification(s), clarification(s), substitution(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs, Government of India, for holding general meetings , conducting postal ballot process through electronic voting (remote e-voting) vide General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020 and various extensions thereto including General Circular No. 20/2021 dated December 8, 2021 (the "MCA Circulars") in view of COVID-19 pandemic and any other applicable laws and regulations, the Bank has sent the Postal Ballot Notice dated Friday, February 18, 2022 along with the Explanatory Statement (the "Notice") through electronic mode to all the Members on Wednesday. February 23, 2022, whose names appear in the Register of Members/Register of Beneficial Owners maintained by the Depositories, National Securities Depository Limited (the "NSDL") and Central Depository Services (India) Limited (the "CDSL") as on the Cut-off Date, being Monday, February 21, 2022 and who have registered their e-mail addresses with the Depository/ Registrar and Share Transfer Agent of the Bank i.e. Datamatics Business Solutions Limited (the "RTA"), for seeking their approval in respect of the resolutions mentioned in the Notice of Postal Ballot only through Remote E-voting.

The Notice is available on the website of the Bank at https://www.hdfcbank com/personal/about-us/postal-ballot.on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com, the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of the service provider engaged by the Bank viz., CDSL at https://www.evotingindia.com/ noticeResults.jsp

In terms of the MCA Circulars, physical copies of the Notice along with Postal Ballot forms and pre-paid business envelope, has not been sent to any Member. Accordingly, Members are requested to provide their assent or dissent through e-voting only. The e-voting facility is provided by CDSL Once vote on a resolution is cast by a Member, he/she shall not be allowed to change it subsequently or caste the vote again. Some of the important details regarding the e-voting are provided below:

Cut-off Date for determining the Members entitled to vote (voting rights shall be in proportion to the equity shares held as on this date)	Monday, February 21, 2022
Commencement of e-voting period	Saturday, February 26, 2022 at 09:00 a.m. (IST)
Closure of e-voting period	Sunday, March 27, 2022 at 05:00 p.m. (IST)
	entitled to vote (voting rights shall be in proportion to the equity shares held as on this date) Commencement of e-voting period

The e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and e-voting module shall be disabled thereafter. The instructions for e-voting are provided in the Notice. The Notice also contains instructions with regard login credential for Members, holding shares in physical form or in electronic form, who have not registered their e-mail addresses either with the Bank or their respective Depository Participant ("DPs"). A person who is not a Member as on the Cut-off Date should treat this Notice for information only. If a Member has not yet registered his/her email address and mobile number with the Bank/RTA/Depository, then please do so immediately as explained hereinbelow:

Members holding the shares as on Monday, February 21, 2022 and who have not registered their e-mail address and in consequence have not received the Notice, may temporarily get their e-mail address registered with the Bank's RTA, by visiting website https://hbemailregistration datamaticsbpm.com and following the registration process as guided

Post successful registration of the e-mail, the Members would get soft copy of the Notice and the procedure for e-voting along with the User ID and Password to enable e-voting for this Postal Ballot. In case of any queries members may write to the RTA at hdinvestors@datamaticsbpm.com

It is clarified that for permanent registration of e-mail address, Members are requested to register their email addresses as follows:

Send relevant documents to the RTA at hdinvestors@ datamaticsbpm.com in Form ISR-1 available on the Bank's website at https://www.hdfcbank.com/personal/aboutus/corporate-governance/shareholders-information-andhelpdesk and also on the websites of the RTA https:// www.datamaticsbpm.com/register-and-transfer-agent/ information-to-shareholders/ By contacting Depository Participant ("DP") and Demat Holding registering e-mail address and mobile number in demat

account, as per the process advised by the DP. Those Members who have already registered their e-mail address are requested to keep their e-mail addresses validated with their $\ensuremath{\mathsf{DP}}$ / the Bank's RTA, to enable servicing of notices, etc. electronically to their

Details of the process / method of casting votes by Members are included

If the Members have any queries or issues regarding e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia. or contact at 022- 23058738 or 022-23058542/43 or 1800225533.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43. You may also send an email to the Bank at: santosh.haldankar@hdfcbank.com kashish.puri@hdfcbank.com for queries/information.

The Board of Directors have appointed Mr. B. Narasimhan of M/s. B.N. & Associates, Practising Company Secretaries and in his absence, Mr. V. V. Chakradeo of M/s. V. V. Chakradeo & Co., Practicing Company Secretaries, as the Scrutinizer, for conducting the Postal Ballot process in a fair and transparent manner. After completion of scrutiny of votes cast by the Members, the scrutinizer will submit the report to the Chairperson of the Bank or the Authorized Officer(s) of the Bank. The result of the Postal Ballot along with the Scrutinizer's Report will also be displayed on the Bank's website www.hdfcbank com and website of CDSL at https://www.evotingindia.com/noticeResults.jsp

and shall be communicated to the Stock Exchanges where the Bank's shares are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, not later than two working days from conclusion of the Postal Ballot and shall be displayed at the Registered Office as well as Corporate Office of the Company

> For HDFC Bank Limited Santosh Haldankar

Place: Mumbai Date: February 23, 2022 Senior Vice President (Legal) & Company Secretary Membership No. ACS 19201

२ए/४, आशिर्वाद, आशा नगर, ठाकूर कॉम्प्लेक्स, डिंपल हाईटस् मागे, ९० फूट रोड लगत, कांदिवली पूर्व, मुंबई - ४०० १०१ १७ फेब्रुवारी, २०२२

पन्नागेश्वर शुगर मिल्स लिमिटेड, रेणापूर रोड, पानगाव, ता. रेणापूर, जि. लातूर, भारत

सं: राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण मुंबई समक्ष कंपनी याचिका क्र. १४७९ सन २०२०

डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. ...वित्तीय धनक मे. पन्नागेश्वर शुगर मिल्स लि ...निगम कर्जदा

महोदय/महोदया.

- कृपया सूचना घ्यावी:-की, माझे अशिल डोंबिवली नागरी सहकारी बँक लि., जिच्या कार्यालय येथे डोंबिवली मध्कुंज, प्लॉट क्र. पी-५२, एमआयडीसी फेज २, कल्याण-शिल रोड, सोनारपाड डोंबिवली पूर्व - ४२१२०४ यांनी सन्मा. राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई (डीबी V) समक्ष इन्सॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी कोड, २०१६ (निवाडा करणारे प्राधिकरण नियम, २०१६ कडे अर्ज) च्या कलम ७ अन्वये वरील दावा मथळ्यामध्ये नमूद प्रमाणे कंपनी याचिका दाखल केली
- २. सदर कंपनी याचिका सन्मा. न्यायाधिकरण समोर सुनावणीकरिता अनेक वेळ समोर आले, परंतु तुम्ह उपस्थित राहण्यास कसूर केला.
- सदर कंपनी याचिका एनसीएलटी मुंबई, न्यायालय क्र. ५, ३ मार्च, २०२२ रोजीस स. १०.३० वा. किंवा त्यानंतर कोणत्याही वेळेस सुनावणीकरिता निश्चित केलेली आहे, ज्यावेळी तुम्ही इच्छुव असल्यास तुम्ही हजर राहू शकता.

श्री. अमित ए. तुंगारे वित्तीय धनको करिता वकील

कर्नाटका बँक लि.

कब्जा सुचना

एआरएम शाखाः मंबर्ड, २ रा मजला, ई ब्लॉक, दरध्वनीः ०२२-२६५७२८०४/१३/१६ ईमेलः mumbaiarm@ktkbank.com द मेट्रोपॉलिटन, प्लॉट क्र. सी-२६ आणि सी-२७, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०००५१ संकेतस्थळः www.karnatakabank.com

ज्याअर्थी, **कर्नाटक बँक लि.** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑप

फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरीटी इंटरेस्ट अधिनियम, २००२ (सदर अधिनियम उल्लेखाने

आणि सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियमावली, २००२ च्या कलम १३(१२) सहवाचता नियम ३ अन्वये आणि सदर अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये कर्जदारांना बोलाविण्यासाठी सदर सूचनेच्या प्राप्त तारखेपासून सद सचनेतील नमद रकमेचा पनर्भरणा ६० दिवसात भरणा करण्यासाठी मागणी सचना निर्मागत केली आहे. अनु. क्र. १ कर्जदार/गहाणदार/हमीदारः १) श्री. मायकल डॉमनिक निक्सॉन अनबालागन हे अनबालागन यांग पुत्र आणि सौ. मर्सी फिलिप्स पुथेनप्युरील या मायकल डॉमनिक निक्सॉन यांच्या पत्नी दोन्ही निवासी येथेः खोली क्र -१२, कमला नेहरू नगर, सोनापूर लेन, मुरूगन स्टोअरच्या पुढे, धारावी, मुंबई ४०००१७ आणि येथेदेखीलः फ्लॅट क्र ७०४, ७ वा मजला, बिल्डिंग क्र. ५, अश्विनी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, आकाश गंग कार्लेसर, सूरज वॉटर पार्कजवळ, जी बी रोड, ठाणे (पश्चिम), ४००६१५ **मागणी सूचनेची तारीख** २४.११.२०२१, खाते क्र. मृदत कर्ज खाते क्र. ५१६७००१६०००५०१, मागणी देण्यात आलेली रक्कमः रू ४०,३२,५९८.०० **विद्यमान उर्वरितः** रू. ४०,९१,८१८.०० (रूपये चाळीस लाख एक्याण्णव हजार आठशे अठ फक्त) टीएल खाते क्र. ५१६७००१६०००५०१०१ मध्ये दि. २१.०१.२०२२ रोजी अधिक पढील व्याज आणि र २१.०१.२०२२ रोजी. **स्थावर मिळकतीचे वर्णनः** फ्लॅट क्र. ७०४ च्या सर्व भाग आणि विभाग, मोजमापित ४३^० चौ. फूट चटई क्षेत्र अर्थात ७ व्या मजल्यावर, इमारत क्र. ५ मधील ज्ञात आकाश गंगा हाऊसिंग कॉम्प्लेक्समधी अश्विनी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, कावेसर येथे स्थित आहे. वसलेला आणि असा आहे सरज वॉटर पार्कजवळ, जी बी रोड, ठाणे (पश्चिम), ४००६१५, जिमनीच्या प्लॉटवर असा सर्व्हे क्र. १९०, हिस्सा क्र. आणि ३ए हा महसल गाव कांगेसर तालका आणि जिल्हा ठाणे. मायकल डॉमनिक निक्सॉन अनबालागन आणि मर्स फिलिप्स पथेनप्यरीलदारे मालकीचे आणि सीमाबद्धः पर्वः खल्या जागेदारे. पश्चिमः फ्लॅट क्र. ७०३ दारे. उत्तरः खल्य

जागेद्वारे, दक्षिणः फ्लॅट क्र. ७०१ द्वारे. <mark>कब्जा २२.०२.२०२२ रोजी कब्जा घेतला आहे</mark> अनु. क्र. २ कर्जदार/गहाणदार/हमीदार: १) श्रीम. जयश्री पुना मेस्त्री या पुना महादु मिस्त्री यांची मुलगी दोन्ही निवासी येथेः खोली क्र. १७, प्रगती हाऊसिंग सोसायटी चैतन्य नगर, आयआयटी मार्केट पवई, मुंबई - ४०००७६ येथे आणि २) श्री. संतोष जोगी शेट्टी निवासी येथे देखीलः फ्लॅट क्र. ३०३, बिल्डिंग क्र. ०५, यमुना वसंत यमुन सागर सीएचएस लि., ठाकूर व्हिलेज कांदिवली पूर्व, मुंबई ४००१०१ **मागणी सूचनेची तारीख**ः २२.११.२०२१ खाते क्र. पीएसटीएल खाते क्र. ५१६७००१८०००१७१०१, मागणी देण्यात आलेली रक्कमः स १४,८६,४१०.२४ **विद्यमान उर्वरित:** रू. १५,१८,८४२.२४ (रूपये पंधरा लाख अठरा हजार आठशे बेचाळीर आणि चोवीस पैसे फक्त) पीएसटीएल खाते क्र. ५१६७००१८०००१७१०१ मध्ये दि. १४.०२.२०२२ रोजी अधिव पुढील व्याज आणि दर १४.०२.२०२२ रोजी. **स्थावर मिळकतीचे वर्णन**: फ्लॅट क्र. ८०४ च्या सर्व भाग आणि -विभाग, मोजमापित ३६० चौ. फूट चर्टई क्षेत्र अर्थात ८ व्या मजल्यावर आणि बाल्कनी आणि ड्राय बाल्कनी फ्लॉक बेड्स मोज. ६७ चौ. फूट चटई क्षेत्र एकुण ४६७ चौ. फूट चटई क्षेत्र इमारत टॉवर क्र. ५ मधील पर्ल ज्ञात हेक्स सिटी स्थित आहे अविकसित जमीन असा सर्व्हें क्र. ५५/५(ए)१, सर्व्हे क्र. ५५/५(ए)२, ५६+५७ (२)(२), ५६+५७/ आणि ६१/२ गाव रोहिंजन, तालुका पनलेल, जिल्हा रायगड, पनलेलच्या हमी उपप्रबंधकाच्या न्यायाधिकारितेः आणि सीमाबद्धः पूर्वः रस्त्याद्वारे, पश्चिमः रस्ता/गार्डनद्वारे, उत्तरः ६ ते ९ इमारतीद्वारे, दक्षिणः १, २, ३ इमारतीद्वारे कब्जा २२.०२.२०२२ रोजी कब्जा घेतला आहे

अन. क. ३ कर्जदार/गृहाणदार/हमीदार: १) श्री. अशोक रत्नाकर अंचान हे रत्नाकर अंचान यांचे पत्र आणि २ सौ. वेदावती रत्नाकर अंचान या रत्नाकर अंचान यांच्या पत्नी दोन्ही निवासी येथेः फ्लॅट क्र. ९०२, ज्ञानेश्वरी बिल्डिंग प्लॉट क्र. १०७, सेक्टर क्र. १६, घणसोली नवी मुंबई ४००७०१ **मागणी सूचनेची तारीखः** २५.११.२०२१**, खा**र क्र. पीएसटीएल खाते क्र. ५१५७००१८०००२७६०१. **मागणी देण्यात आलेली रक्कमः** रू. २८.८५.३०४.२४ **विद्यमान उर्वरितः** रू. २७,६८,२३९.२४ (रूपये सत्तावीस लाख अडुसष्ट हजार दोनशे एकोणचाळीस आणि चोवी पैसे फक्त) पीएसटीएल खाते क्र. ५१५७००१८०००२७६०१ रू. ९,०१,८८९.४९ मध्ये दि. ०२.०२.२०२२ रोजी अधिक पुढील व्याज आणि दर ०२.०२.२०२२ रोजी आणि टीएलसी खाते क्र. ५१५७००१६०००४६४०१ रू १८,६६,३४९.७५ हे २१.०२.२०२२ रोजी अधिक पुढील व्याज आणि दर २८.०१.२०२२ रोजी **स्थाव** मिळकतीचे वर्णन: फ्लॅट क्र. ९०२ च्या सर्व भाग आणि विभाग, ज्ञात इमारत ज्ञानेश्वरी च्या नवव्या मजल्यावर मोजमापित साधारण ३१९ चौ. फूट बिल्टअप आणि ६१२ सुपर बिल्ट अप क्षेत्र स्थित आहे प्लॉट क्र. १०७, सेक्टर क्र. १६, घणसोली नवी मुंबई ४००७०१ येथे, तालुका आणि जिल्हा ठाणे आणि नवी मुंबई नगरपालिका/सिडकोच्य मर्यादेत. अशोक रत्नाकर अंचान आणि सौ. वेदावती रत्नाकर अंचानद्वारे मालकीचे आणि सीमाबद्धः पर्वः अनधिकत रचना क्र. ९९द्वारे, पश्चिमः प्रोप्रा. २०मी रूंद रोडद्वारे, उत्तरः रिकाम्या जागेद्वारे, दक्षिणः प्लॉट क्र. १०८ द्वारे. **कब्ज**

२२.०२.२०२२ रोजी कब्जा घेतला आहे. कर्जदार/हमीदार/गहाणदार सदर रकमेचा पुनर्भरणा करण्यास कसुरवार ठरले असून, कर्जदार/हमीदार/गहाणद आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्ता यांनी सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियमावली, २००२ च्या अधिनियम १३ (४) सहवाचता नियम ८ आणि ९ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्य अधिकारात खालील विहित मिळकतीचा **दिनांक २२ फेब्रुवारी, २०२२ रोजी** कब्जा घेतला आहे. विशेष कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे मिळकतीसह व्यवहार न करण्याचा इशारा आहे आणि मिळकतीसह कोणताही व्यवहार हा कर्नाटक बँक लि., मुंबई ठाकूर विलेज शाखा मिळकत अनु क्र. १ आणि २ अन्वये मिळकतीकरिता आणि कर्नाटक बँक लि., नवी मुंबई – कोपरखैरणे शाखा मिळकत अनु. क्र. ३ **भन्वये** याच्या प्रभारासापेक्ष राहील

आणि

तारीखः २२ फेब्रुवारी, २०२२ स्थळः मंबर्ड

महिन्द्रा इंजिनिअरिंग अँड केमिकल प्रॉडक्ट्स लिमिटेड, ही कंपनी

भारतीय कंपनी कायदा, १९१३ च्या VII अंतर्गत स्थापन झाली

असून नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता असाः गेटवे बिल्डिंग,

सीआयएन:यू७४ँ९९९एमएच१९५४ पीएलसी०१९९०८

भारतीय कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत स्थापन झाली

पी.के. कुरणे चौक, वरळी, मुंबई ४०००१८, भारत

सीआयएनः यू६७११०एमएच२००८पीएलसी१८८८३७

सीआयएन:यू५२१९०एमएँच२००७पीएलसी१७३७६२

नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता असा:गेटवे बिल्डिंग,

अपोलो बंदर, मुंबई - ४००००१, भारत

महिन्द्रा अँड महिन्द्रा लिमिटेड, ही कंपनी भारतीय कंपनी

कायदा, १९१३ च्या तखख अंतर्गत स्थापन झाली असून

सीआयएनः एल६५९९०एमएच१९४५पीएलसी००४५५८

असून नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता असाः महिन्द्रा टॉवर्स,

महिन्द्रा रिटेल लिमिटेड, ही कंपनी भारतीय कंपनी कायदा, १९५६

महिन्द्रा टॉवर्स, पी.के. कुरणे चौक, वरळी, मुंबई ४०००१८, भारत

अंतर्गत स्थापन झाली असून नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता असाः

रिटेल इनिशिएटीव होल्डिंग्ज लिमिटेड, ही कंपनी

अपोलो बंदर, मुंबई - ४००००१, भारत

कंपनी कायदा, २०१३ च्या संदर्भात;

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आमच्या अशिलाच्या वतीने फ्लॅट क्र. ७६ मोजमापित ५१९ चौ. फूट चटई क्षेत्र द गोल्ड कॉईन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या इमारत क्र. ए/२ मधील ७ व्या मजल्यावर ३५-३५ ए, पीटी एम. एम. मालविया रोड, ताडदेव, मुंबई - ४०००३४ जिमनीवर रचित सी. एस. क्र. ४०७ हा ताडदेव विभाग स्थित आहे, वसलेला आणि असा गाव ताडदेव, तालुका मुंबई, जिल्हा मुंबई शहर आणि मुंबई शहराच्या जिल्हा आणि उपजिल्हा नोंदणीत द गोल्ड कॉईन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या सभासदस्यत्वाच्या हक्कासह प्रत्येकी रू. ५०/- च्या पाच (५) शेअर्ससह असे विभिन्न क्र. २१६ ते २२० (दोन्ही मिळून) दिनांक १ जुलै, १९७४ रोजीच्या शेअर प्रमाणपत्र क्र. ४४ द्वारे, यानंतर "सदर परिसर" उल्लेखावे यासंदर्भात श्रीम. स्वाती अशोक नाहरच्या नामाधिकाराची आम्ही तपासणी करत

सर्व आणि कोणत्याही व्यक्ती/क्तींना वा दावेदाराना कोणताही शेअर, हक्क, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, दावा, आक्षेप वा मागणी सदर परिसर वा त्याच्या कोणत्याही भागासंदर्भात करार स्वरूपात, विक्री, अदलाबदल, अभिहस्तांकन, गहाण, प्रभार, बक्षीस, विश्वस्त, वारसाहक्क, व्यवसाय, कब्जा, प्रलंबित वाद, भाडे, उप-भाडे, लिव्ह अँड लायसन्स, केअर टेकर बेसिस, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, पट्टेदारीन्वये, धारणाधिकार, निर्वाह, आऊटगोईग्ज, हस्तांतरण, सुविधाधिकार, हक्क, करार वा स्थिती, देखभाल, बोजा वा अन्य स्वरूपात असल्यास, लिखित पद्धतीने कागदोपत्री पुराव्याच्या नोटरी पब्लिक प्रमाणित प्रतींसह निम्नस्वाक्षरीकारांना खालील पत्त्यावर सदर सूचना प्रसिद्धीच्या १५ (पंधरा) दिवसात याद्वारे सूचित करण्याची आवश्यकता आहे. कसूरवार ठरल्यास, अशा कोणत्याही शेअर, हक्क, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, दावा, आक्षेप आणि/वा मागणी असल्यास, अधित्याग केल्याचे आणि/वा सोडून दिल्याचे समजण्यात येईल आणि आमच्या अशिलावर बंधनकारक नसेल आणि अशा कोणत्याही दाव्याच्या संदर्भाशिवाय प्रस्तावित व्यवहार पूर्ण करण्यात येईल.

सदर दिनांक २४ फेब्रुवारी, २०२२

लिगल सर्व्हिस सेंटरकरिता

सही/-लिगल सर्व्हिस सेंटर, १ ला मजला, १४३-बी, इब्राहिम मेन्शन, डॉ. विगस स्ट्रीट, काळबादेवी रोड, मुंबई - ४००००२ ई-मेलः legalservicecentre@gmail.com

Centerac

सेंटरॅक टेक्नॉलॉजी लिमिटेड

(सीआयएन : एल१७२३१एमएच१९९३पीएलसी०७१९७५) नोंदणी कार्यालय: ३०७, रिजेंट चेंबर्स, निरमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१

फोन : ०२२-२२८२५२५२/२२८२६४१२, फॅक्स : ०२२-२२०२३५६३ व्हिडिओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत घेण्यात येणारी सेंटरॅक टेक्नॉलॉजीस लिमिटेडची विशेष सर्वसाधारण सभा

सचना याद्वारे देण्यात येते की. सेंटरॅक टेक्नॉलॉजिस लिमिटेड (कंपनी) ची विशेष सर्वसाधारण सभा (इजीएम) ही सूचने नमुद केलेले विशेष कामकाज करण्यासाठी निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे, २०२० आणि ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ सहवाचता इतर संबंधित सर्क्युलर्ससह जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१ आणि संबंधित सेबी सर्क्युलर्सच्या अनुपालनात व्हिडिओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत गुरुवार, २४ मार्च, २०२२ रोजी स. ११.०० वा. घेण्याचे नियोजित आहे

- वरील एमसीए सर्क्युलर्सच्या अनुपालनात इजीएमच्या सूचनेती प्रत ही कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या/उपलब्ध असलेल्या सर्व सभासदांना पाठविण्यात येईल. डिमटेरियलाईज्ड माध्यमाने शेअर धारण केलेल्या भागधारकांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् मार्फत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजकडे त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाईल नंबर्स नोंदविण्याची विनंती करण्यात येत आहे. प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेल्या भागधारकांना कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट, लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, युनिट : सेंटरॅक टेक्नॉलॉजिस लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एसबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३, फोन क्र. (०२२) ४९१८ ६०००, फॅक्स क्र. (०२२) ४९१८ ६०६०, ईमेल : rnt.helpdesk@linkintime.co.in, वेबसाईट : www.linkintime.co.in कडे त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाईल नंबर्स सादर करण्याची विनंती करण्यात येत
- इजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.centerac.in, बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडची https://www.evotingindia.com.
- भागधारकांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीमार्फत इजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या कामकाजावर रिमोटली त्यांचे मतदान करण्याची संधी नाही. डिमटेरियलाईज्ड माध्यम, प्रत्यक्ष माध्यामाने शेअर्स धारण केलेले भागधारक आणि ज्या भागधारकांनी ईमेल पत्ते नोंदविलेले नाही त्यांच्याकरिता रिमोटली मतदान करण्याची पद्धत भागधारकांनी सूचनेत दिलेली आहेत. तपशिल कंपनीच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे. भागधारकांना अशा तपशिलासाठी www.centerac.in ला भेट देण्याची विनंती करण्यात येत आहे.
- इजीएमची सूचना लवकरच त्यांच्या ईमेल पत्यावर प्रयोज्य कायद्यानुसार भागधारकांना पाठविण्यात येईल.

सेंटरॅक टेक्नॉलॉजिस लिमिटेड करिता सही/-अश्विनी कुमार सिंग व्यवस्थापकीय संचालक

)...प्रथम याचिकाकर्ती कंपनी/प्रथम ट्रांसफरर कंपनी

)...द्वितीय याचिकाकर्ती कंपनी/द्वितीय ट्रांसफरर कंपनी

)...तृतीय याचिकाकर्ती कंपनी/तृतीय ट्रांसफरर कंपनी

)...चौथी याचिकाकर्ती कंपनी/ट्रांसफरी कंपनी

दिनांक : २३ फेब्रुवारी, २०२२ ठिकाण : मुंबई डीआयएन :०३३८८७७१

सीआयएन यू७४९९९एमएच१९५४पीएलसी०१९९०८ असलेली महिन्द्रा इंजिनिअरिंग अँड केमिकल प्रॉडक्ट्स लिमिटेड ('प्रथम ट्रांसफरर कंपनी') आणि सीआयएन

यू६७१९०एमएच२००८पीएलसी१८८८३७ असलेली रिटेल इनिशिएटीव होल्डिंग्ज लिमिटेड ('द्वितीय ट्रांसफरर कंपनी') आणि सीआयएन यू५२१९०एमएच

२००७पीएनसी१७३७६२ असलेली महिन्द्रा रिटेल लिमिटेड ('तृतीय ट्रांसफरर कंपनी') ह्या सीआयएन एल६५९९०एमएच१९४५पीएलसी००४५५८ असलेली महिन्द्रा

अँड महिन्द्रा लिमिटेड ('ट्रांसफरी कंपनी') आणि त्यांचे संबंधित भागधारक ह्यांच्यामध्ये सामावून घेऊन विलीनीकरण करण्याच्या योजने संदर्भात

माननीय राष्ट्रीय कूंपनी कायदा न्यायालय,

मुंबई खंडपीठ ह्यांच्या समक्ष

सी.पी.(सीएए)/24(एमुबी)/2022,

सी.ए.(सीएए)/206(एमबी)/2021 पैकी

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि इतर लागू तरतुर्दींच्या आणि त्या अंतर्गत नियमांच्या संदर्भात

तमान जनतेस सुचित करण्यात येते की, गाव मीजे

जाहीर नोटीस

पेल्हार, ता. वसई, जि.पालघर येथे सर्व्हे

नं .२२**०**, २२१, २२२, २२३/२/२

२२३/३/१, २२५/३ व ३०८/१ या

मिळकतीतील श्रीमती . इंदुवाई वासुदेव नाईक

हिचा सामाईक अविभाज्य हिस्सा आम्ही श्री .

फिरोज अहमद अब्दुल रेहमान सिध्दिकी व श्री

व्रिजेश खिलाडी यादव यांनी विकत घेण्यासाठी

दि .२१/0९/२0२१ रोजीचा साठेकरार केला

असुन या साठेकराराच्या अनुषंगाने तिला अंशतः

मोबदला रक्कमेचे धनादेश सुध्दा दिलेले आहेत.

तरी आमचा व्यवहार अस्तित्वात असतान

श्रीमती . इंदुवाई वासुदेव नाईक हिने परस्पर त्रयस्त

इसमांवरोवर व्यवहार करावयास घेतला असल्याची

कल्पना आम्हांस आली आहे. तरी वर नमुद

मिळकतीवावत श्रीमती . इंदुवाई वासुदेव नाईक

हिच्याशी कोणतेही व्यवहार कोणीही इसमाने करू

नये अन्यथा होणा-या कायदेशीर परिणामाची

जबाबदारी सदर इसमाची राहील याची नोंद घ्यावी

२ . श्री . व्रिजेश खिलाडी यादव

🗎 श्री . फिरोज अहमद अब्दुल रहमान सिध्दिकी

सारस्वत बँक

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.

प्रत्यक्ष कब्जा सूचना

(नियम ८(१) अन्वये)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी **सारस्वत को**-

ऑप. बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टुक्शन ऑफ

फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट (सेंकड) ॲक्ट, २००२ (ॲक्ट

५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३ (१२)

सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स,

२००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या

अधिकारांचा वापर करून दिनांक २७.०१.२०२०

रोजी मागणी सचना जारी करून कर्जदार **श्रीम**.

कांचवाला रशिदा शब्बीर यांना सूचनेमध्ये नमूद

केलेली ३१.१२.२०१९ रोजीप्रमाणे रक्कम रु.

२२,६१,९५७/- (रु. बावीस लाख एकसष्ट

हजार नऊशे सत्तावन्न मात्र) अधिक त्यावरील

व्याज ही रक्कम सदरहू सूचना प्राप्त झाल्याच्य

तारखेपासून **६० दिवसांच्या** आत चुकती

कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर

केलेली आहे, म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण

जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की,

निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी खालील वर्णन केलेल्या

मिळकतीचा **प्रत्यक्ष कब्जा** ॲक्टचे कलम १४

अन्वये त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्य

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांन

याद्वारे सावधान करण्यात येते की. त्यांनी खालील

मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि

सदरह मिळकतीवरील कोणताही व्यवहार हा

सारस्वत को-ऑप. बँक लि. च्या

३१.१२.२०१९ रोजीसची रक्कम रू.

२२,६१,९५७/- (रु. बावीस लाख एकसष्ट

हजार नऊशे सत्तावन्न मात्र) सह त्यावरील

पुढील व्याज या रकमेच्या प्रभाराच्या अधीन

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचित करण्यासाठी

उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम

१३ च्या पोट कलम (८) च्या तरतुर्दींकडे

मिळकतीचे वर्णन

श्रीम. कांचवाला रशिदा शब्बीर यांच्याद्वारे

मालकीचे गाव : अचोले, ता. वसई, जि. ठाणे

येथील सर्व्हे क्र. २६६ आणि २६७ धारक

जिमनीवरील फ्लॅट क्र. ४०३ (मोजमापित चटई

क्षेत्र : ५३२ चौ. फू.), ४था मजला, इमारत क्र.

ईसी-१०७, अराईज सीएचएसएल., सेक्टर-II,

एव्हरशाईन सिटी अवेन्यू, वसई रोड (पू),

(वाय.जी. दाभोळकर)

प्राधिकत अधिकारी

सारस्वत को-ऑप. बँक लि..

७४/सी, समाधान बिल्डिंग,

सेनापती बापट मार्ग.

दादर (पश्चिम), मुंबई ४०० ०२८.

फोन क

(०२२) २४२२ १२०२/१२०४ / १२०६

दिनांक : २२.०२.२०२२

ठिकाण : मुंबई

वेधण्यात येत आहे.

पालघर-४०१ २०८

करण्यासाठी बोलाविण्यात आले होते.

२२ फेब्रवारी, २०२२ रोजी घेतला.

सूचना याद्वारे देण्यात येते की, मे. एपीरॉक माईनिंग इंडिया लि. च्या पुस्तकामध्ये **सेरेना एम** खंबाटा, २३.११.२०२० रोजीस निधन झालेली, आणि इराच एम. खंबाटा, जिवंत असलेले संयुक्त शेअरधारक यांचे नावे असलेले विभिन्न क्र. २२०१३९६३ ते २२०१४३२५ धारक ३६३ शेअर्स करिता शेअर प्रमाणपत्र क. ५२१० हरविलेले /गहाळ झालेले /नाश झालेले आहे. आणि जाहिरातटार त्यासंबंधी त्यापेवजी पतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्यास कंपनीकडे अर्ज दिली. कोणत्याही व्यक्ती (तींस) सदर शेअर्स वर दावा असल्यास, त्यांनी अशा दावा महाराष्ट्र राजपत्र मध्ये सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत कंपनीच्या निबंधक आणि हस्तांतर एजंट, म्हणजेच केफिन टेक्नोलॉजी प्रा. लि., सेलेनियम, टॉवर - बी, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, प्लॉट क्र. ३१ आणि ३२, रोड क्रमांक १ गच्चीबोवली. हैदराबाद. तेलंगणा – ५०० ०३२ येथे सादर करावा. कसर केल्यास कंपनी सदर शेअर्स च्या संदर्भात प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्यास कार्यवाही करेल.

हरविलेली शेअर्सकरिता जाहीरात

एपीरॉक मार्डनिंग इंडिया लि..

इराच एम. खंबाटा - जिवंत असलेले संयुक्त धारक (जाहीरातदार) ९ रेष्मा अपार्टमेंट, १३, पाली हिल, वांद्रे, मुंबई - ४०० ०५० मुंबई, दिनांक २४ फेब्रुवारी, २०२२

एमएमएस इन्फ्रास्ट्रक्चर लि. बिल्डिंग क्र. २, सेक्टर २, मिलेनियम बिझनेस पार्क एमआयडीसी, म्हापे, नवी मुंबई - ४००७१०

रेलिगेअर फिनवेस्ट लि. (५ वा प्रयत्न) यांच्याद्वारे प्रकाशित दि. ८ फेब्रुवारी. २०२२ रोजीच्या विक्री सचनेचा आक्षेप प्राधिकृत अधिकारी, रेलिगेअर फिनवेस्ट लिमिटेड, ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय १ ला मजला, पी - १४, ४५/९० · ब्लॉक, कनॉट प्लेस, नवी दिल्ली - ११० ००१ (आरएफएल संक्षेपाकरिता) यांनी आमच्या कंपनीद्वारे मालकीर्च मिळकत अशी बिल्डिंग क्र. २ समाविष्ट तळमजला अधिक तीन मजले, प्लॉटवर रचित असा क्र. २, मिलेनियम बिझनेर पार्क, स्थित आहे ट्रान्स ठाणे क्रिक इंडस्ट्रीयल एरिया, एमआयडीसी, म्हापे, नवी मुंबई (जिल्हा ठाणे) यांच्या विक्रीकरित दि. ८ फेब्रुवारी, २०२२ रोजीच्या विक्री सूचना प्रकाशित केली आहे. हा त्यांचा चौथा प्रयत्न आहे

सदर मिळकतीचे बोलीदार/संभाव्य खरेदीदार यांना याद्वारे सल्ला देण्यात येतो की, सदर सूचनेतील आरएफएलच विवरणपत्राद्वारे चुकीचे सादरीकरणाद्वारे चुकीची दिशा दाखवू नये. खालील मुख्य गोष्टींची नोंद घ्या ज्या सदरशी संबंधित

१. दिनांक १० जून, २०११ रोजीच्या आदेशाद्वारे सन्मान्य मुंबई उच्च न्यायालयाद्वारे संमत स्किम ऑफ डिमर्जरद्वारे वरीलनमूद मिळकतीचे आम्ही कायदेशीर मालक आहेत

- सदर मिळकतीचे पट्टाकार म्हणून महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमआयडीसी) च्या नोंदणी आमच्या कंपनीच्या नावे प्रवेश/नावाच्या बदलाकरिता आरएफएलने मेस्टोस मेडलाईन सिस्टिम्स लि (''कर्जदार'') यांना ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) निर्गमित केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या वरीलनमूट आरएफएलच्या आदेशाच्या भंगासाठी, आरएफएलने सदर एनओसी काढली आहे.
- आरएफएलने चुकीने आमच्या वरीलनमूद संपूर्ण मिळकतीचा कब्जा घेतला आहे, ज्याचे बाजार मूल्य आमच्याद्वा प्राप्त मूल्य अहवालाप्रमाणे रू. ४० करोडपेक्षा अधिक आहे आणि आरएफएलला देण्यात आले आहे.
- वरील नमूद मिळकतीच्या प्रस्तावित मिळकतीच्या संमती वा निश्चितीशिवाय आणि/वा आमच्याकडून नोंदणीच्या योग्य शोधाशिवाय सदर मिळकतीच्या खरेदीसह कोणत्याही पक्षाची प्रक्रिया त्यांच्या स्वतःच्या जोखीम आणि परिणामांवर असेल.

एमएमएस इफ्रास्टक्चर लि. करिता (मेहुल देढिया)

...वादी

स्थळ: नवी मुंबई भ्रमणध्वनी क्र. ९८२०६१०१३५ तारीखः २२/०२/२०२२

> जाहीर सूचना बृहन्मुंबई येथील मुंबई शहर दिवाणी न्यायालयामध्ये एस.सी. खंटला क. १४५२ वर्ष २०१७

मधील अंमलबजावणी अर्ज क्र. ३८८ वर्ष २०२१

एस. रामनाथन विरुद्ध

सी.पी.सी. च्या आदेश XXI नियम ३४ अन्वये सूचना

श्री, एस, रामन

वरील नामीत प्रतिवादी क्र. १. त्यांच्या पत्ता येथे क्र. ३, गांधी भवन, तळमजला, रोड क्र. १५, चेंब्र, मुंबई - ७१

सूचना घ्यावी की, तुम्हाला सन्मा. प्रबंधक (दिवाणी) श्रीम. एस.एस. परब यांचे कार्यालय/न्यायाल . मध्ये ठेवलेले सोडून देण्याचे विलेखाच्या मसुद्यावर तुमचे आक्षेप, काही असल्यास, लेखी स्वरुपात विधान करण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहितेच्या आदेश XXI नियम ३४ अन्वये आणि सदर १ मार्च, २०२२ रोजीस किंवा पूर्वी माझ्या कार्यालयात दाखल करण्याकरिता आणि असा घडल्यास सदरच्या पुष्ठचर्थ ०१.०३.२०२२ दुपारी १२.३० वा. २ ऱ्या मजल्यावर, जुना सचिवालय इमारत, मुंबई - ४०० ०३२ येथे स्थित प्रबंधकाच्या न्यायालयात प्रबंधकासमोर व्यक्तिशः किंवा एक वकिलाद्वारे हजर राहण्यासाठी तुम्हाला याद्वारे आवश्यक आहे.

शहर दिवाणी न्यायालय, मुंबई

सदर २१ फेब्रुवारी, २०२२



अमित एस. पोतनीस वादी/आदेश धारक करिता वकील

फॉर्म क्र. यआरसी-२

ॲक्टच्या प्रकरण XXI च्या भाग १ अंतर्गत नोंद्रणीकरणाकरिता अंदाजे जाहिरात देणारी सचना (कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ३७४ (बी) अंतर्गत व कंपनी (निबंधकांचे प्राधिकरण) नियम, २०१४ च्या नियम ४(१) अंतर्गत)

सूचना देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ३६६ च्या उप-अनुच्छेद (२) च्या तरतूदीअंतर्गत शेअर्सद्वारे कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ च्या प्रकरण XXI च्या भाग १ अंतर्गत नोंदणीकृत हेल्थाभी मेडिकल सर्विहंसेस एलएलपी (एलएलपीआयएन - एएएस - ८८७८) यांच्या सेंटल रजिस्टेशन केंद्र येथील निबंधक यांना तीस दिवसांच्या पूर्ततेच्या पूर्वी व पंधरा दिवसांच्या नंतर **कंपनी मर्यादित म्हणू**न यांना अर्ज करण्याचा प्रस्ताव करत आहे.

प्रस्तावित कंपनीच्या मुख्य विषय म्हणून खालीलप्रमाणे भारतामध्ये व्यवहार पार पाडण्याकरिता वा कुठेही ऑनलाइन क्लिनिकल स्थापना तरतुद करणे, वैद्यकीय व हेल्थ केअर सर्व्हिसेस डिजीटल टेक्नोलॉजी मार्फत, जी हॉस्पिटल्समध्ये मर्यादित नाहीत, मेडिकल प्रॅक्टीसेस क्लिनिक्स, फार्मसीज, ब्लड बँक्स व लॅबोरेटरीज परंतू रचना व उपयोगी अर्ज असलेल्या व्यवस्थापकीय रूग्णांकरिता अहवालाचा तपशील, क्लिनीकल तपशील, लॉजिस्टीक्स, रेडिओलॉजी व लॅबोरेटरी इन्फोर्मेशन लॅंबोरेटरीज यांच्या सर्व पक्रिया, उप प्रक्रिया, व्यवहार, उपक्रम व सर्व अन्य कार्य मेडिकल व हेल्थ केअर सेक्टर्स अंतर्गत पार पडली आहेत.

संघटनेच्या मसुद्याची ड्राफ्टची प्रत व प्रस्तावित संघटनेच्या मसुद्याची प्रत प्रस्तावित कंपनी कार्यालय पत्त कार्यालय पत्ता ५३. २४८. गांधी नगर, मख्य रोड, बांदा पर्व, मंबई ४०० ०५१ महाराष्ट्र भारत.

सूचना याद्वारे देण्यात येते की, कोणाही व्यक्तीस सदर अर्जासंबंधात कोणतेही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरूपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअस (आयआयसीए), प्लॉट क्र. ६, ७, ८, सेक्टर ५, आयएमटी मानेसार, जिल्हा गुडगाव (हरयाणा), पिन कोड १२२ ०५० येथे एकवीस दिवसांच्या आत सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून त्यांच्या नोंदणीकृत कार्यालय येथे सदर कंपनीची प्रत प्राप्त करता येईल.

दि. २४ फेब्रुवारी, २०२२

अर्जदारांचे नाव

१. श्री. प्रदीप चौंधरी २. श्रीम. स्वाती चौंधरी

जाहीर सूचना

सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, आम्ही दी व्हॅली व्ह्यू को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड (सदर सोसायटी) त्यांचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता आय. सी. कॉलनी मेन रोड, बोरिवली (पश्चिम), मंबई ४०० १०३, महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट, १९६० च्या तरतुदी अंतर्गत नोंदणीकृत सोसायटी व नियम अंतर्गत नोंदणीकरण क्र. बीओएम/ एचएसजी/४६८०-१९७५ दि. २७ डिसेंबर, १९७५ अंतर्गत मोदी स्पेसेस रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड (सदर विकासक) कंपनी कायदा, १९५६ च्या तरतूदी अंतर्गत असमाविष्ट कंपनी यांचे हक्क/ अधिकार यांच्या खालील लिखीत अनुसूचीमध्ये अधिक विवरणीत मालमत्ता आता कंपनी कायदा, २०१३ च्या तरतूदी द्वारे सरकारीरित्या, सिरीयल क्र. बीआरएल-६/१२८९०/२०२१ अंतर्गत बोरिवली येथील हमीच्या उप-निबंधक यांच्या कार्यालयासह नोंदणीकृत व सदर सोसायटी (सोसायटी) व अमी हिलदा नझारेथ ॲन्ड २३ अन्य (सभासद) व विकासक (विकासक) यांच्याद्वारे अंमलात आणलेले नोंदणीकरण विकास करार दि. ७ सप्टेंबर, २०२१ (सदर विकास करार) अंतर्गत नोंद्णीकृत सदर सोसायटीपासून मालमत्तेच्या संबंधात विकास हक्क ताब्यात घेतले आहेत व त्यांच्या हक्कांची पडताळणी करत आहोत.

कोणाही व्यक्तीस खालील लिखीत अनुसूचीमध्ये अधिक विवरणीत मालमत्तेच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास तसेच विक्री, अदलाबदल, वारसा, करार, कंत्राट, गहाण, (समतुल्य वा अन्य), भागीदारी, संयुक्त उपक्रम, विकास हक्क, कौंटुंबिक करारर, देखभाल, देणगी, ताबा, भाडेकरार, वहिवाट, परवाना, धारणाधिकार, प्रभार, खाँटला, देणगी, हमी, कर्ज, अग्रिम, आदेश वा कोणतेही जप्ती वा कोणतेही करार, आदेश वा न्यायालयाचे आदेश जारी, न्यायाधिकरण, महसूल वा वैधानिक अहवाल वा लवाद, सुविधाधिकार, भेट, लीव्ह ॲन्ड लायसंन्स, न्यास, रहिवासी हक, देखभाल वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे ओाहस्ताक्षरित यांना १०५, १ ला मजला, हॉलमार्क बिझीनेस प्लाझा, गुरुनानक हॉस्पिटल, बांद्रा (पू), मुंबई ४०० ०५१ येथे संबंधित दस्तावेज पुरावे यांच्यासह लेखी स्वरूपात सदर अधिसूचित करणे आवश्यक आहे अन्यथा सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १४ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा दावे व/वा आक्षेप, जर काही असल्यास ते अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील व आम्ही सदर दावे व/वा आक्षेप जर काही असल्यास त्यांच्या संदर्भाविना विकासक यांच्या नावे हक प्रमाणपत्र जारी

वरील संदर्भित अनुसूची:

चौ. मीटर, सीटीएस क्र. १०७६ मोजमापित १०६५.६ चौ. मीटर व सीटीएस क्र. १०७७ मोजमापित ३३९.७ चौ. मीटर मोजमापित एकत्रित १६६८.८१ चौ. मीटर हक्क करार अनुसार व १५८१.३ चौ. मीटर मालमत्ता कार्ड अनुसार (लेस सेट - बॅक ३२०.११ चौ. मीटर) व त्यापुढे कपात म्हणून सेट-बॅक ३२०.११ चौ. मीटर प्रत्यक्ष ताबा असलेले साईट १२४६.३५ चौ. मीटर असलेल्या बिल्डींग यांच्यासह व्हॅले व्ह्यू म्हणून ज्ञात स्वामी विवेकानंद रोड (पूर्वीचे घोडबंदर रोड म्हणून ज्ञात) आय. सी. कॉलनी, मेन रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० १०३ येथील व प्लॉट च्या सीमा खालीलप्रमाणे :

(सदर मालमत्तेचे विवरण)

सर्व तो भाग व भूखांड गैर-शेतजिमन धारक सर्व्हे क्र. १५६, हिस्सा क्र. ५/६, सर्व्हे क्र. १५५, हिस्सा क्र. ३, सर्व्हे क्र. १५६, हिस्सा क्र. ४/२ व संबंधित सीटीएस क्र. १०७३ मोजमापित १७६

पर्वेस वा त्या दिशेस : रोमेल श्रद्धा पश्चिमेस वा त्या दिशेस : सोनल अपार्टमेंट उत्तरेस वा त्या दिशेस : डी. पी. रोड दक्षिणेस वा त्या दिशेस : प्रायव्हेट बंगलो दि. २४ फेब्रुवारी, २०२२

लॉ ओरिजीन यांच्याकरिता भागीदार

जाहीर सूचना

माझे अशील **श्रीम. नयना हसमुखराय शा** यांचे वतीने तमाम जनतेस सूचना देण्यात येते की नोंदणी क्र. ८३२८/२००३ अंतर्गत संयुक्त उपनिबंधक, कुर्ला यांचे समक्ष नोंदणीकृत **फ्लॅट क्र. सी-१, तळ मजला,** विश्रामधाम ७ सीएचएस लि., एलबीएस ार्ग लगत, वीणा नगर, फेज−॥, मुलुंड (पश्चिम), मुंबई -(मोजमापित ४७५ चौ.फू. बिल्टिअप) च्या संदर्भात **श्रीम. रेखा मोहनदास हेगडे** आणि श्रीम. निर्मलाबेन एस. कोठारी, श्रीम. हर्षा जितेंद्र पारेख आणि कुमार प्रणय भरत हेमानी यांच्या दरम्यान दिनांक २५.०७.२००३ च्या मळ कराराच्या कलम हरविलेली आहे, आणि सर्व व्यक्तिस याटा कळविण्यात येते की गहाळ झालेर्ल दस्तावेजाच्या आधारावर कोणत्याही व्यवहा करू नये, आणि निम्नस्वाक्षरीकार वकील याद्वारे सूचनेच्या प्रसिद्धी पासून ७ दिवसांच्या आत त्यांचे दावे/आक्षेपांच्या पुष्ठचर्थ संबंधित दस्तावेजासह लेखी दावे/आक्षेप काही असल्यास, मागवित आहे, विहित कालावधीत कोणत्याही दाव्यांच्या अभवात हरविलेली दस्तावेजांच्या मुळे मिळकतीवर दावा नसल्याचे गृहित धरला जाईल.

सही/-वकील ॲनी फर्नांनडेझ, २०३, रीटा मॅन्शन, ७/२रा मजला, बोरा बाझार स्ट्रिट, फोर्ट, मुंबई - ४०० ००१

> मुंबई येथील मुंबई नगर -दिवाणी न्यायालयात वाद क्र. ७७०८ सन २०२२

प्रतिदावा क्र. १९ सन २०१७ स्टेट बँक ऑफ इंडिया वादी आणि वादासाठी प्रतिवादी विरुद्ध

तिरामनीदेवी जी. सोमानी आणि अन्य ..प्रतिदाव्यासाठी प्रतिवादी आणि दाव्यासाठी वादी

१. तिरामनीदेवी जी. सोमानी

२. देवीप्रसाद तपारिया

३. रमाकांता काब्रा

सचना घ्यावी की. सदर सन्माननीय न्यायालय खालील अनुतोषांकरिता वादींच्या वतीने सम्पदेश ऐकण्यासाठी सम्पदेशक म्हण्न वाटींच्या वतीने अर्जाच्या मनावणीकरिता वरील नावाच्या वादीद्वारे ०३ मार्च, २०२२ रोजी स ११.०० वा. न्यायालय खोली क्र. ११.०० मधील पिठासिन सन्मा. श्रीम. सी.व्ही. पाटील यांच्यासमोर प्रचलित होणार आहे. ए) की. सदर सन्माननीय न्यायालयाने कपा

करून घोषित करावे की येथील निशाणी जी अशा दाव्याच्या तपशिलानुसार रु १,६६,६६५.१७ (रुपये एक लाख सहासष्ट हजार सहाशे पासष्ट आणि पैसे सतरा मात्र) सह एकत्रित वाद दाखल झाल्याच्या तारखेपासून रु. १,४३,०५९.३८ च्या रकमेवरील सन्माननीय न्यायालयाला योग्य वाटेल अशा अन्य दराने किंवा दरसाल १६.५% दराने आणि त्यानंतर त्याच दराने वसुली आणि प्रदानापर्यंत व्याजाची रक्कम सदर प्रतिवादींना चुकती करण्यासाठी वादींना आदेश आणि हुकुम द्यावा.

बी) की वादींना प्रतिदाव्यासाठी अनुषांगिक आणि सदर प्रतिवादीचा खर्च चुकता करण्यासाठी आदेश आणि ह्कुम द्यावा. सी) सदर सन्मामनीय न्यायालयाला योग्य आणि रास्त वाटतील असे पुढील आणि अन्य अनुतोष सदर दिनांक २३ फेब्रुवारी, २०२२

एस. अश्विनीकुमार ॲण्ड कं. एलएलपी, प्रतिदाव्यासाठी वादीकरिता आणि दाव्यासाठी प्रतिवादीसाठी वकील, ज्यांचे कार्यालय आहे ९-११, बॉम्बे म्युच्युअल चेंबर्स, १९/२१, अंबादास दोशी मार्ग, पहिला मजला, (हमाम स्ट्रीट) फोर्ट, मुंबई - ४०००२३

मुंबई येथील मुंबई नगर दिवाणी न्यायालयातील वाणिज्यिक वाद क्र. १३१५ सन २०२१ (दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या आदेश V नियम २० (१ए) अन्वये, वर्तमानपत्र पकाशनासाठी)

> प्रकाशन सूचना दिनांक: १५.०२.२०२२ डॉएच्च बँक एजी (वादी)

गुरुपूजा मोबाईल शॉपी आणि अन्य

प्रतिवादी:

१. गुरुपूजा मोबाईल शॉपी माहीती नाही, ज्यांचा पत्ता आहे - दुकान क्र १०, ब्राईट सीएचएस लि., आगरी लेन, टेंबी नाका, ठाणे-४००६०१. २. ज्योती सतिष केदारी

वय: माहीती नाही, ज्यांचा पत्ता आहे - १८/१७०४ हावरे सिटी, घोडबंदर रोड, हायपरसिटी मागे. कासारवडवली, ठाणे पश्चिम, ठाणे-४००६१५. याअर्थी. उपरिनामित वादींनी तमच्या विरुद्ध एक वाणिज्यिक विवादा संबंधात वाद दाखल केला असून यादारे तम्हाला ह्या समन्स च्या बजावणीच्या ३० दिवसांत एक लेखी निवेदन सादर करण्याकरिता समन्स बजावण्यांत येते आणि जर ३० दिवसांच्या सदर ... कालावधीत लेखी निवेदन सादर करण्यांत तुम्ही कसूर केली तर, न्यायालयास योग्य वाटेल अशा किंमतीच्या प्रदानावर आणि लेखी कारणे नोंदवण्यासाठी जास्तीत . जास्त समन्स च्या बजावणीच्या तारखेपासून १२० दिवसांपर्यंत न्यायालयाकडन विनिर्दिष्टीत केल्या जाईल अशा अन्य दिवशी लेखी निवेदन सादर करण्याची अनुमती दिली जाईल. समन्स च्या बजावणीच्या तारखेपासून एकशेवीस दिवस संपल्यावर लेखी निवेदन सादर करण्याचा अधिकार तम्ही गमावन बसाल आणि

म्हणून वादी विनंती करतात: ए) येथील निशाणी एच असलेल्या दाव्याच्या तपशिलाप्रमाणे वाद दाखल केल्या तारखेपासून हुकूम आणि प्रदान/वसुलीपर्यंत रु ४,७६,३७०.२० (रुपये चार लाख शहात्तर हजार तीनशे सत्तर आणि पैसे वीस मात्र) वरील मासिक आधारे दरसाल **१९.२५%** दराने पुढील व्याजासह एकत्रितरित्या <mark>२१.०२.२०१९</mark> रोजीसची रु. ४,७६,३७०.२० (रुपये चार लाख शहात्तर हजार तीनशे सत्तर आणि पैसे वीस मात्र) ची रक्कम वादींना प्राप्त करण्याचा

न्यायालय नोंदीवर लेखी निवेदनाची अनुमती देणार

आदेश व हुकूम प्रतिवादींना द्यावेत. वादाच्या खर्चासाठी एक हकूम वादींच्या पक्षात आणि प्रतिवादींविरुध्द पारित करावा; न्यायाच्या हितार्थ असे अन्य आणि पुढील

आदेश ह्या नामदार न्यायालयाने कृपा करू पारित करावेत. त्र्याला उत्तर देण्याकरिता २१ मार्च, २०२२ रोजी स.

०.३० वा. तुम्हाला ह्या न्यायालयांत व्यक्तीशः किंवा रितसर निर्देश असलेल्या वादाशी संबंधित सर्व महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा एका विकलामार्फत किंवा जी अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा अन्य व्यक्ती सोबत हजर राहणे गरजेचे आहे, आणि पुढे तुम्ही सदर दिवशी ज्यावर तुमचा बचाव किंवा वजावटी साठीचा दावा किंवा प्रतिदावा अवलंबून आहे अशी तुमच्या ताब्यातील सर्व दस्तावेज किंवा शक्ती आणि तुमच्या बचावाच्या किंवा वजावटीसाठीच्या दाव्याच्या किंवा प्रतिदाव्याच्या पुष्ठचर्थ पुरावा म्हणून तुमच्या ताब्यातील किंवा त्यात नसलेल्या अन्य दस्तावेज किंवा शक्तींना सादर करावे आणि असे दस्तावेज लेखी निवेदनाला जोडलेल्या सचिच्या स्वरुपात सादर करावेत. माझ्या हस्ते आणि ह्या नामदार न्यायाल

शिक्क्याने ह्या १५ फेब्रुवारी, २०२२ रोजी दिले. प्रबंधकांसाठी

नगर दिवाणी न्यायालय, मुंबई मे. गोएंका लॉ असोसिएटस् वादींसाठी वकील १०९, पोदार चेंबर्स, ४ था मजला, एस. ए. ब्रेल्वी रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१

कंपनीच्या याचिकेवर सुनावणीची सूचना

ह्याद्वारे सूचना देत आहोत की महिन्द्रा इंजिनिअरिंग अँड केमिकल प्रॉडक्ट्स लिमिटेड ('प्रथम ट्रांसफरर कंपनी') आणि रिटेल इनिशिएटीव होल्डिंग्ज लिमिटेड ('द्वितीय ट्रांसफरर कंपनी') आणि महिन्द्रा रिटेल लिमिटेड ('तृतीय ट्रांसफरर कंपनी') ह्या महिन्द्रा अँड महिन्द्रा लिमिटेड ('ट्रांसफरी कंपनी') आणि त्यांचे संबंधित भागधारक ह्यांच्यामध्ये सामावून घेऊन विलीनीकरण करण्याच्या योजने संदर्भात मान्यता मिळवण्यासाठी, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि इतर लागू तरतुर्दीच्या अंतर्गत, २८ जानेवारी २०२२ रोजी याचिकाकर्त्या कंपन्यांनी याचिका सादर केली होती आणि ती राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायालय, मुंबई खंडपीठ ('न्यायालय') ह्यांनी ४ फेब्रुवारी २०२२ रोजी दाखल करून घेतली होती. सदर याचिकेवर न्यायालया समक्ष ९ मार्च २०२२ रोजी सुनावणी होणार आहे आणि अंतिम निकालात काढली जाणार आहे.

(एकत्रपणे 'याचिकाकर्ती कंपनीज' म्हटले आहे)

कोणत्याही व्यक्तीला याचिकेला पाठिंबा द्यायचा किंवा विरोध करायचा असेल तर याचिकाकर्त्यांच्या वकीलांना खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क करावा, त्याच्या/तिच्या हेतूची सूचना, त्याने/तिने किंवा त्याच्या/तिच्या वकीलाने स्वाक्षरी करून, त्याचं/तिचं नाव व पत्ता घालून याचिकाकर्त्या कंपन्यांच्या वकीलांकडे व न्यायालयाकडे ४ था मजला, टेलिफोन एक्सचेंज, जी डी सोमानी रोड, कफ परेड, कुलाबा, मुंबई- ४००००५ येथे याचिका सुनावणीच्या तारखेच्या दोन दिवस आधीपर्यंत पाठवावी. अशा सूचनेसोबत याचिकेला विरोध करणाऱ्या व्यक्तीने, विरोधाचं कारण किंवा त्याच्या/तिच्या प्रतिज्ञापत्राची प्रत सादर करावी.

कोणत्याही व्यक्तीला हवी असेल तर त्यासाठी नेमलेले रुपये देऊन, याचिकेची प्रत आणि सर्व पुरावे याचिकाकर्त्यांच्या वकीलाकडून दिले जातील.

दिनांक: २४ फेब्रुवारी २०२२ स्थानः मुंबई

हेमंत सेठी आणि कं. याचिकाकर्त्या कंपन्यांचे वकील ३०९ न्यू बेक हाउस, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन काला घोडा, फोर्ट, मुंबई ४०००२३ नोंदणी क्रमांक एमएएच/१७७/१९८६